

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक ०९ डिसेंबर, २०१५ / अग्रहायण १८, १९३७ (शके)

- (१) मुख्यमंत्री } यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार मंत्री }

प्रश्नांची एकूण संख्या - १२९

शीना बोरा या तरुणीच्या हत्येबाबत

(१) * ११९५७ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २०१२ मध्ये हत्या झालेल्या शीना बोरा या तरुणीचा मृतदेह तीन वर्षांनंतर माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान पनवेल (जि.रायगड) येथे सापडल्यामुळे सदर घटना निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर हत्येबाबत पोलीस तपास करण्यात आला आहे काय,
(३) असल्यास, तपासात काय आढळून आले व त्यानुसार हत्या करणा-यांविरुद्ध कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) सदर घटनेबाबत दिनांक २५.८.२०१५ रोजी खार पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र.४०६/१५, भां.द.वि.कलम १२० (ब) सह ३६४, ३०२,२०१ अन्वये नोंद करण्यात आला आहे.

(३) सदर गुन्ह्याचा तपास शासन अधिसूचना क्र. एमआयएस २०१५/प्र.क्र. १४/पोल-११ दिनांक १८.९.२०१५ अन्वये सी.बी.आय.कडे वर्ग करण्यात आला आहे.

**खामगांव (जि.बुलढाणा) शहरातील गणेशमूर्ती विटंबना प्रकरणी
मुख्याधिकारी यांचेवर कारवाई करणेबाबत**

(२) * १२५९१ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगांव नगर परिषदेच्यावतीने गणेश मिरवणुकी दरम्यान फिरत्या जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली, त्यात गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पर्यावरण पुरक उपक्रमाच्या नावाखाली पालिकेने फिरत्या जलकुंडात नागरिकांनी विसर्जित केलेल्या मूर्त्या पालिकेच्या वाहनांनी चक्क डंपिंग ग्राऊंडवर (कच-याची विल्हेवाट लावण्याची जागेवर) टाकून दिल्या, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकार हा धार्मिक भावना भडकवणारा असून या प्रकरणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचेवर कारवाई करण्याबाबत तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणाची जबाबदारी मुख्याधिकारी, नगर परिषद खामगांव यांचेवर निश्चित करून त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे काय,

(५) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिनांक ५ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या पत्रानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे, हे खरे आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न भाग १ व २ येथील वस्तुस्थिती खरी नसली तरीही स्थानिक नागरिकांनी दि.३०/९/२०१५ रोजी गणेश मूर्ती नगरपरिषदेच्या नवीन प्रस्तावित डंपिंग ग्राऊंडवर टाकल्याबाबत केलेल्या लेखी तक्रारीवरून पोलीसांनी अध्यक्ष व मुख्याधिकारी न.प.खामगांव यांचेवर गुन्हा क्रमांक ८०/२०१५, भा.दं.वि. कलम २९५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे.

(४) व (५) या प्रकरणी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

नागपूर शहरात विना परवाना सुरु असलेले हुक्का पार्लर बंद करण्याबाबत

(३) * ११०२४ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया :
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) युवकांना नशा करण्याकरिता नागपूर शहरात विना परवाना हुक्का पार्लर सुरु आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागपूर महानगरपालिका किंवा नागपूर शहर पोलीस यांची कोणतीही परवानगी न घेता हे हुक्का पार्लर सुरु आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नागपूर महानगरपालिकेने हे हुक्का पार्लर त्वरित बंद करण्याकरिता सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पथकांना हुक्का पार्लर सुरु असल्याची बातमी मिळाल्यास अगर प्रत्यक्ष दिसल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार एकूण ३१ हुक्का चालविणारे चालक/विनापरवाना रेस्टॉरंट हुक्का विक्री करतांना आढळून आल्याने त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३३ सहकलम १३१ अन्वये कारवाई करण्यात आलेली असून सदर प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची कामे
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करून घेण्याबाबत**

(४) * १२३५२ श्री.अनिल भोसले, श्री.राहुल नार्वेकर, श्रीमती विद्या चव्हाण,
श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण
पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा यासह विविध विभागांकडे अनेक उच्चशिक्षित अधिकारी असतांना शहरात राबविण्याच्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी मात्र सल्लागार कंपन्या नेमून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार महापालिकेतील कामे सल्लागार कंपनी नेमून करण्याऐवजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करून घेणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिकेअंतर्गत उड्डाणपूल, नदीवरील पूल, भुयारी मार्ग, नदी सुधारणा प्रकल्प इ. महत्वाचे प्रकल्प राबविले जात असून, यातील काही प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेतून अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेस प्राप्त होत असते. सदरच्या योजना वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते.

सदर कामे विशिष्ट स्वरूपाची असून, त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे संकल्पचित्र (Design) तयार करण्यासाठी विशेष प्राविण्य असणारा अधिकारी / कर्मचारी वर्ग (Expertise Group) नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडील नवीन रस्ता बांधणी प्रकल्प, नवीन पूल, उड्डाणपूल, नदीवरील पूल, भुयारी मार्ग, नदी सुधारणा प्रकल्प इ. विशिष्ट प्रकारच्या कामासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येते, अशी वस्तुस्थिती आहे.

उपरोक्त विशिष्ट प्रकल्पाची कामे वगळता इतर सर्वसाधारणपणे नियमित स्वरूपाची कामे जसे, पुर्नःडांबरीकरण, फुटपाथ बांधणे, रस्ता दुरुस्ती, ड्रेनेजची दुरुस्ती, चौक सुधारणा, ईलेक्ट्रिक इ. कामे पुणे महानगरपालिकेमधील अभियंतांकडूनच केली जात आहेत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे व कळवा शहराला जोडणाऱ्या खाडीवर नव्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला ठाणे महापालिकेने नियमबाह्यरित्या रकमा अदा केल्याबाबत

(५) * ११८९४ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे व कळवा शहराला जोडणाऱ्या खाडीवर सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही पुलावर वाहतुक कोंडी होत असल्याने नवा पुल बांधण्याच्या प्रस्तावास ठाणे महापालिकेने माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान मंजूरी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामाचे एकूण अंदाजपत्रक रुपये १८३ कोटी असताना संबंधित कंत्राटदारास काम सुरु होण्यापूर्वीच रुपये १४ कोटीची वाढीव रक्कम दिली असल्याचे दिनांक २४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच, सदर कामासाठी राज्य वा केंद्र शासनाच्या पर्यावरण तसेच वन विभागाची मंजूरी मिळालेली नसतानाही संबंधित कंत्राटदारास रक्कम रुपये ५ कोटी आगाऊ देण्याची अट निविदेत नमूद करण्यात आल्याचे व सदर रक्कम कंत्राटदारास अदा केल्याचेही दिनांक २४ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, संबंधित कंत्राटदार कोण आहे व त्यास १४ कोटीची वाढीव रक्कम व ५ कोटीची आगाऊ रक्कम देण्यामागची विशेष कारणे काय आहेत,

(५) तसेच, प्रत्यक्षात काम सुरु होण्यापूर्वीच संबंधित कंत्राटदारास वाढीव व आगाऊ रक्कम नियमानुसार देता येतात काय, असल्यास, कोणत्या नियमान्वये,

(६) नसल्यास, नियमबाह्य कृती करण्यास कोणकोण जबाबदार आहेत व त्यांचेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच सदर कामाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

रुपये ५ कोटी आगाऊ देण्याची कोणतीही अट निविदेमध्ये अंतर्भूत नाही. तसेच कंत्राटदारास केलेल्या कामाचे कंत्राटदारास रुपये ५.२६ कोटीचे देयक नोव्हेंबर, २०१५ मध्ये अदा केले आहे.

(४) सदर कामाचे ठेकेदार मे. सुप्रिम- जे.कुमार (जे.व्ही.) हे असून मंजूर निविदा रक्कम रुपये १८३.६६ कोटी व्यतिरिक्त कोणतीही वाढीव रक्कम मंजूर केलेली नाही. तसेच निविदा अटीनुसार केलेल्या कामाचे रुपये ५.२६ कोटीचे देयक अदा केलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांचे मुंबईतील मरिनलाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे स्मारक उभारण्याबाबत

(६) * १२३०२ श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांचे स्मारक मुंबईतील मरिनलाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे उभारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यावर निर्णय घेण्यात आला आहे काय,

- (३) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व स्मारक उभारण्याबाबत निर्णय केव्हापर्यंत घेण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

काँ.गोविंदराव पानसरे व दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासाबाबत

(७) * १११६२ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.कपिल पाटील, श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जेष्ठ पुरोगामी विचारवंत काँ.गोविंदराव पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिव्यु दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, काँ.गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर विष्णू गायकवाड (वय ३२) या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यास व तीन संशयित व्यक्तींना माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान अटक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, काँ.गोविंदराव पानसरे यांच्या हत्ये मागे सनातन संस्थेचा हात असल्याने या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कोणती कारवाई केली तसेच सनातन संस्थेवर बंदी आणण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) काँ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर विष्णू गायकवाड यास अटक करण्यात आलेली आहे.

(३) व (४) सदर बाबत सखोल तपास सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राजापूर कोंडवडे (जि.रत्नागिरी) येथील अर्जुना नदीवर पुल बांधण्याबाबत

(८) * ११२७२ श्रीमती हुस्नबानू खलिफे, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राजापूर (जि.रत्नागिरी) या शहराच्या मध्यभागातून अर्जुना नदी वाहत असून नदीच्या दुसऱ्या बाजूस कोंडवडे हे गाव असून त्याठिकाणी वॉर्ड क्रमांक ५ असल्यामुळे दरवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत नागरीकांना, वयोवृद्ध विद्यार्थ्यांना व महिलांना कोंडवडे येथे जाण्यासाठी होडीने वाहतूक करावी लागत असून होडीची वाहतूक अतिशय धोकादायक असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी कोंडवडे येथे पुल बांधण्यासाठी संबंधितांकडे वारंवार मागणी करण्यात येवुनही पुल बांधण्याबाबत अद्यापी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कोंडवडे येथे पुल बांधण्याकरिता त्वरीत निधी मंजूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) सदर पुलाचे नाव कोंडवडे नसून कोंडेतड असे आहे.

याबाबत राजापूर नगरपरिषदेने दिलेल्या प्रशासकीय मंजूरीनुसार दि.२८/२/२०१४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते.

प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामास सुरुवात झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी दिलेल्या स्थगितीमुळे सदरहू पुलाचे बांधकाम दि.१३/६/२०१४ ते दि.३०/४/२०१५ या कालावधीपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध नगरपरिषदेने विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडे दाखल केलेल्या अपिलात विभागीय आयुक्त यांनी नगरपरिषदेने यासाठीचा निधी स्वतः उभारण्याच्या अटीवर स्थगिती उठविली आहे.

सदरहू पुलाच्या बांधकामाकरिता निधी उभारण्याची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.

राज्यात धर्मादाय संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांत गरीब व दुर्बल घटकांतील रुग्णांना योग्य आरोग्य सेवा व उपचार मिळत नसल्याबाबत

(९) * ११२४९ श्री.संजय दत्त, श्री.राजेंद्र मुळक, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे, श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.सुभाष झांबड, श्री.अनंत गाडगीळ, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात विशेषतः मुंबई उपनगर व पुणे येथील धर्मादाय संस्थांच्या नावाखाली सुरु असलेल्या रुग्णालयात गरीब व दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींकरीता एकूण खाटांच्या दहा टक्के खाटा राखून ठेवून त्यांना मोफत उपचार देणे तसेच निम्म्या दरात वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश न्यासाने दिलेले आहेत, तरीही या खाजगी धर्मादाय रुग्णालयामध्ये या प्रवर्गातील रुग्णांना त्याचा लाभ दिला जात नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, राज्यातील धर्मादाय संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयामधील आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील लोकांसाठी असलेल्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक केले असून जी रुग्णालये अशी माहिती देणार नाहीत त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा.मुख्यमंत्री यांनी दिल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या रुग्णालयांमध्ये दर्शनी भागावर १० % आरक्षित खाटांबाबतचे संपूर्ण विवरण लावणे बंधनकारक आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) तसेच, दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात खाट रिकामी नसल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले असून याप्रकरणी शासनाने चौकशी करून काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यात गरीब रुग्णांवर उपचार करण्यास नाकारणा-या व नियमांचे पालन न करणा-या धर्मादाय रुग्णालयांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

काही धर्मादाय रुग्णालयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ क क व त्याअंतर्गत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेल्या योजनेचे पालन न केल्याचे आढळून आले आहे.

(२) होय. मुख्यमंत्री महोदयांनी धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मौखिक आदेश दिलेले आहेत.

(३) होय.

(४) दादरचे शुश्रूषा रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय नाही तथापि सदर रुग्णालय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत करण्यात आले होते. परंतु सदर रुग्णालयाने योजनेतर्गत केलेली कामगिरी विचारात घेऊन दि. ३०.०५.२०१४ रोजी झालेल्या बैठकीत सदर रुग्णालयाचे अंगीकरण रद्द करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

(५) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ क क व त्याअंतर्गत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंजूर केलेल्या योजनेचे पालन न केलेल्या मुंबईतील ९ व पुणे येथील ३ धर्मादाय रुग्णालयांना शासनाच्या विविध विभागांनी / कार्यालयांनी व केंद्र शासनाने दिलेल्या विविध सोयी सवलती काढून घेणेबाबत शासनाच्या विविध विभागांना / कार्यालयांना व केंद्र शासनास कळविण्यात आले आहे. तसेच, मुंबईतील ५ धर्मादाय रुग्णालयांना ताकीद देण्यात आली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलीस मदत केंद्राच्या बांधकाम साहित्य

पुरविण्याची बनावट बिले सादर करून शासनाची केलेली फसवणूक

(१०) * ११०९७ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलीस मदत केंद्राच्या बांधकाम साहित्य पुरविण्याची बनावट बिले सादर करून शासनाचे कोट्यवधी रुपयांची उचल केली असल्याचे दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली करून संबंधीत कंत्राटदारावर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या नक्षलवादी कारवाया रोखण्याबाबत

(११) * ११५८९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्ह्यात सशस्त्र नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील परेमिली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तसेच धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलीस ठाण्यांतर्गत येणारी दुर्गापूर ग्रामपंचायत येथे दिनांक ९ सप्टेंबर, २०१५ रोजी जाळून टाकली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गडचिरोली जिल्ह्यातील "ऑपरेशन ग्रीन हंट" ला विरोध करा, पोलीस आणि वन खात्यात भरती होऊ नका असे आवाहन नक्षलवादी संघटनेने तरूणांना केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) तदनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. परंतु दोन्ही घटना दिनांक १०.०९.२०१५ रोजी घडल्या आहेत.

(२) होय.

(३) होय. अहेरी तालुक्यातील परेमिली येथील घटनेबाबत उपपोलीस स्टेशन परेमिली येथे अप क्र. ७/२०१५ कलम ४५७, ३८०, ४३५, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भा.दं.वि., ३/२५ भा.ह.का. अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मौजे दुर्गापूर येथील घटनेबाबत उप पोलीस स्टेशन पेंढरी अप क्र. ७/२०१५ कलम ४३६, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भा.दं.वि., ३/२५ भा.ह.का. अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

(४) नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत :-

(१) शासनाने नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रे व दारुगोळा याबरोबर आधुनिक संपर्क व्यवस्था, वाहन व्यवस्था, भूसुरंग प्रतिबंधक वाहन व हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आहेत.

(२) जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या कारवायांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल यांच्या माध्यमातून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येते. तसेच एरिया डॉमिनेशन कार्यवाही करून नागरीकांना सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे.

(३) जिल्ह्यात नक्षलविरोधी कृतीकरिता केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या बटालियन, कोब्रा बटालियन, राज्य राखीव पोलीस बलाच्या कंपन्या व जिल्हा पोलीस दल तसेच सी-६० च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जवानांना युध्दप्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. नक्षलविरोधी शोध अभियान, गस्त, नाईट अॅम्बुश, नाकाबंदी यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर प्रतिबंध आणण्यात येत आहे.

(४) जनजागरण मेळावा, ग्राम भेट योजना, महाराष्ट्र दर्शन योजना, स्वावलंबन योजना या माध्यमातून स्थानिक लोकांना नक्षल चळवळीपासून वेगळे करण्याच्या दृष्टीने कार्यवाही होत आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध गावबंदी योजना प्रभावीपणे गावकरी राबवित आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना पायबंद घालण्यास यश मिळत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील ५० खाटापर्यंत क्षमता असलेल्या नर्सिंग होम्सना
 अग्निशमन ना-हरकत मधुन वगळण्याबाबत**

(१२) * १९८०४ श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ५० खाटापर्यंत क्षमता असलेल्या नर्सिंग होम्सना अग्निशमन ना हरकत मधुन वगळण्याची घोषणा तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री यांनी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने सदर घोषणाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१५ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात चर्चेच्यावेळी याबाबत निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री यांनी नमूद केले आहे.

(२) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ व अग्निसुरक्षेबाबत शासनाने वेळोवेळी परिपत्रकान्वये सूचना निर्गमित केल्या आहेत. रुग्णांच्या अग्निसुरक्षेचा विचार करता अग्निशमन ना-हरकत मधून वगळणे उचित होणार नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था कराची (एलबीटी) भरपाई

म्हणून महापालिकांना निधी देण्याबाबत

(१३) * ११४५८ श्री.शरद रणपिसे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७०४४ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दिनांक १ ऑगस्ट, २०१५ पासून ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) करात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे महापालिकांच्या महसुलात तुट निर्माण होत असल्याचे तसेच त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील महापालिकांना एलबीटी कराची भरपाई म्हणून रुपये ८००० कोटीचा निधी देण्याची घोषणा करण्यात येवूनही अद्याप उक्त निधी देण्यात आला नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, स्थानिक संस्था कर रद्द झाल्याने ठाणे महापालिकेस यंदाच्या आर्थिक वर्षात दिडशे कोटी रुपयांची तूट सोसावी लागली असल्याचे दिनांक २७ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, महापालिकांना भरपाई स्वरूपात देण्यात येणाऱ्या अनुदानापैकी किती रक्कम ठाणे महापालिकेस अदा करण्यात आली व केंव्हा देण्यात येणार आहे,

(६) राज्यातील महापालिकांना विकासकामांकरिता पुरेशा प्रमाणात निधी देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.,

- महानगरपालिकांना प्रति माह देय होणारे सहाय्यक अनुदान हे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीस पहिल्या आठवडयातच संबंधित महानगरपालिकेच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून जमा केले जात असल्याने महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी प्रत्येक महिन्याला वेतन मिळत आहे.

(३) हे खरे नाही.

- शासनाने दिनांक १ ऑगस्ट, २०१५ पासून ५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था करातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.
- यामुळे स्थानिक संस्था कर भरणाऱ्या ९९.५% व्यापाऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
- महानगरपालिकांच्या उत्पन्नामध्ये येणारी तुट भरून काढण्यासाठी शासनाकडून सहाय्यक अनुदान देण्यात येत आहे.
- सहाय्यक अनुदानाची परिगणना करताना महानगरपालिकेचे मागील ५ वर्षातील जकातीचे अथवा स्थानिक संस्था करापासूनचे सर्वोच्च उत्पन्न आधारभूत मानून त्यावरती ८% वाढ विचारात घेऊन सन २०१५-१६ साठी प्रत्येक महानगरपालिकेस देय होणारे अनुदान निश्चित केले आहे. त्यामुळे महानगरपालिकांना जकातीचा व स्थानिक संस्था कराच्या तुलनेत आता जास्त उत्पन्न प्राप्त होत आहे.
- महानगरपालिकांच्या उत्पन्नामध्ये येणारी तूट भरून काढण्यासाठी ऑगस्ट ते डिसेंबर २०१५ या ५ महिन्यांच्या कालावधीसाठी रु.२०९८.४० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर उर्वरीत ३ महिन्यांच्या कालावधीसाठी सुध्दा पूरक मागणीव्दारे तरतूद करण्याचे प्रस्तावित आहे.
- सन २०१५-१६ मध्ये २५ महानगरपालिकांचे स्थानिक संस्था कराचे अपेक्षित उत्पन्न हे रु. ७६४८.८२ कोटी गृहीत धरून महानगरपालिकांना देय होणारे सहाय्यक अनुदान प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडयातच वितरीत करण्यात येत आहे.

(४) हे खरे नाही.

- ठाणे महानगरपालिकेचे सन २०१५-१६ साठीचे स्थानिक संस्था करापासूनचे उत्पन्न रु. ६०८.६६ कोटी विचारात घेतले आहे. ऑगस्ट, २०१५ पासून स्थानिक संस्था कराबाबतचे नवीन धोरण शासनाने लागू केले असल्याने ऑगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या ८ महिन्यांच्या कालावधीसाठी ठाणे महानगरपालिकेस देय असणारे अनुदान रु. ४०५.७७ कोटी महानगरपालिकेस प्राप्त होणार आहे.

(५), (६) व (७) महानगरपालिकांना भरपाईच्या स्वरूपात द्यावयाचे अनुदान त्यांच्या एकूण संभाव्य उत्पन्नाच्या प्रमाणात दर महिन्याच्या सुरुवातीस पहिल्या आठवड्यात वितरीत करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेस आत्ता पर्यंत खालील प्रमाणे अनुदान वितरीत केले आहे.

५ महिन्यासाठी वितरीत केलेले अनुदान					
महिना	ऑगस्ट २०१५	सप्टें. २०१५	ऑक्टो. २०१५	नोव्हें. २०१५	डिसें. २०१५
रक्कम	३५.७४	३५.७४	३५.७४	३५.७४	३५.७२
मनपाच्या खात्यात रक्कम जमा केल्याचा दिनांक	२६.८.१५	४.९.१५	१.१०.१५	३.११.१५	०१.१२.१५

- जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीसाठी ठाणे महानगरपालिकेस रु. ९०.६९ कोटी अनुदान देय ठरते.
- सन २०१६-१७ साठी ठाणे महानगरपालिकेस रु. ६५७.३५ कोटीची तरतूद करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅब खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार

(१४) * १२१४१ श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राहुल नावेंकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.राजेंद्र जैन, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या टॅब खरेदीमध्ये रुपये २३९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर खरेदीत गैरव्यवहार करणा-यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.
 (२) उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली नाही.
 (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होत असल्याबाबत

(१५) * ११३९९ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अमरिशभाई पटेल : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या कमी असल्याने इंग्रजी माध्यमाच्या ८४ मुंबई पब्लिक स्कुल सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, पालिकेच्या नव्हे तर सर्व अनुदानित मराठी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्ग अर्थात बालवाड्या सुरु करण्याची मागणी पालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांकडून करण्यात येत आहे, मात्र निधी असतानाही यामागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे व इंग्रजी शाळा पूर्व प्राथमिक वर्गासह सुरु करण्याबाबत पालिका प्रशासन प्राधान्य देत आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होत असल्याने मराठी शाळा सुरु करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, महापालिकेने मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या व पटसंख्या वाढविण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) पालकांच्या मागणी व निकडीनुसार मुंबई पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाच्या ८४ शाळा सुरु करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

- (२) हे खरे नाही.
 (३) हे खरे नाही.
 (४) मराठी माध्यमाची पटसंख्या वाढविण्यासाठी व गळती रोखण्यासाठी तसेच मराठी शाळा टिकविण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा, गृहभेटी आणि पालक सभा घेणे इत्यादी कार्यक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येतात. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मराठी माध्यमाच्या बालवाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.
 (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून महिला बचत गटांना शालेय पोषण
आहारासाठी वितरीत केलेले धनादेश न वटल्याबाबत**

(१६) * ११७२३ श्री.जयंत पाटील, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना शालेय पोषण आहार योजनेतर्गत महिला बचत गटांमार्फत शालेय पोषण आहार पुरविला जातो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१५-१६ मध्ये शिक्षणाधिका-यांनी शालेय पोषण आहारासाठी एकूण ५५९ धनादेश वितरीत केले असल्याचे व त्यात एकाच क्रमांकाचे दोन धनादेश दिल्याने शिक्षण विभागाचे बँक खाते गोठविण्यात आल्याने ३९ महिला बचत गटांचे धनादेश वटले नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे अंशतः खरे आहे. सन २०१५-१६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने आहार वितरीतकरणाच्या संस्थांना २०८ धनादेश वितरीत केले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील नोंदीनुसार व भारतीय स्टेट बँक यांच्याकडून प्राप्त करून घेतलेल्या छायांकित प्रतीनुसार बँक खात्याच्या जमाखर्चाचा ताळमेळ (Bank Statement) बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाहिला असता, केशर महिला मंडळ यांचे नावे दिलेला धनादेश क्रमांक १२९८८१, दिनांक ३१.०३.२०१५, रक्कम रुपये ८५,५०६/- दिनांक १०.०६.२०१५ रोजी उपरोक्त खात्यामधून मंजूर होऊन सदर रक्कम वजा (Debit) झाल्याचे दिसून आले.

तसेच, राजेश स्टील एजन्सी यांनी सादर केलेला रु.१४,५८,७६२/- या रकमेचा क्रमांक १२९८८१, दिनांक ०७.०७.२०१५ रोजीचा बनावट धनादेश मंजुरीकरीता मंजुरी विभाग, भारतीय स्टेट बँक, मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई यांच्याकडे प्राप्त झाला होता.

बनावट धनादेश मंजुरीसाठी प्राप्त झाल्यामुळे परत अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी खबरदारीची बाब म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शालेय पोषण आहार योजनेच्या भारतीय स्टेट बँक, मुख्य शाखेमध्ये असलेल्या "बृहन्मुंबई

महानगरपालिका शालेय पोषण आहार, चालू खाते क्रमांक (Current account) ३०६८२४९४८२८” आणि “बृहन्मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय शालेय मध्यान्ह भोजन योजना कार्यक्रम, चालू खाते क्रमांक (Current account) ३०६८२४९४४९८” ह्या दोन्ही खात्यामधून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुढील पत्रव्यवहार होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यात येऊ नये अशी विनंती भारतीय स्टेट बँकेला करण्यात आलेली होती.

त्यानुसार बँकेने दिनांक १५.०७.२०१५ पासून उपरोक्त दोन्ही खात्यामधील व्यवहार थांबविले. त्यामुळे दिनांक १४.०७.२०१५ रोजी वितरीत केलेले संबंधित संस्थातचे ३९ धनादेश बँकेने नामंजूर केले.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील नोंदीनुसार व भारतीय स्टेट बँक यांच्याकडून प्राप्त करून घेतलेल्या छायांकित प्रतीनुसार बँक खात्याच्या जमाखर्चाचा ताळमेळ (Bank Statement) बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाहिला असता, केशर महिला मंडळ यांचे नावे पारीत केलेला रु. ८५,५०६/- रक्कमेचा धनादेश क्रमांक १२९८८१ दिनांक ३१.०३.२०१५ हा दिनांक १०.०६.२०१५ रोजी उपरोक्त खात्यामधून मंजूर होऊन सदर रक्कम खात्यातून वजा (Debit) झाल्याचे दिसून आले.

परंतु राजेश स्टील एजन्सी यांचे नावे प्राप्त झालेला रु. १४,५८,७६२/- रक्कमेचा धनादेश क्रमांक १२९८८१, दिनांक ०७.०७.२०१५ हा शिक्षण विभागाकडून पारीत केला नसल्याचे दिसून आले त्यामुळे राजेश स्टील एजन्सी यांनी बनावट धनादेश बनवून तो वटवण्याचा प्रयत्न करून बृहन्मुंबई महानगरपालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाणे, कल्याण येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून बाजारपेठ पोलीस ठाणे यांच्यामार्फत पुढील तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या शहर विकास आराखड्याबाबत

(१७) * ११५१७ श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.शरद रणपिसे, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे शहराचा प्रारूप आराखडा तयार करताना शासनाच्या त्रिसदस्य समितीने क्रीडागंगे, उद्याने, दवाखाने, फिल्मसिटी, कलाग्राम, ज्येष्ठांसाठी केंद्र, आर्दीची आरक्षणे वगळली असल्याने शहराच्या भविष्याचा विचार करून नियोजन केलेले नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, पुणे महानगरपालिकेने शहर विकास आराखडा मंजूर करताना डीसी रुल्स चौकशी समितीने अंतिम केले नसून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून त्या अनुषंगाने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) शासन नियुक्त समितीने पुणे शहराच्या भविष्यातील नियोजनाचा विचार करून अंतिम केलेला प्रारूप विकास आराखडा शासनास मंजूरीसाठी दि. २६/०९/२०१५ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३० अन्वये सादर केला असून त्यावर छाननी सुरु केला.

(३) उक्त शासन नियुक्त समितीने दि. १०/११/२०१५ रोजी प्रारूप विकास नियंत्रण नियमावली शासनास मंजूरीसाठी उक्त अधिनियमाच्या कलम-३० अन्वये सादर केली आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई शहरात होत असलेली पाण्याची गळती थांबविण्याबाबत

(१८) * १२२१८ श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई शहरात रोज १८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती व पाण्याचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार एका नगरसेवकाने मा.मुख्यमंत्री यांचेकडे माहे ऑगस्ट २०१५ च्या पहिल्या सप्ताहात केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नवी मुंबई महापालिकेने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचे करोडो रुपयाचे नुकसान होत असून शहरातील पाणी वापराचे ऑडीट करण्यात यावे व दुरुपयोग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नवी मुंबईतील नागरीकांकडून करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

तथापि, नवी मुंबई शहरामध्ये १८० द.ल.लि. पाण्याची गळती होत असून वितरणामधील अ-महसूली पाण्याचे (non revenue water) प्रमाण ८१ द.ल.लि. एवढे आहे.

या अ-महसूली पाण्याच्या प्रमाणाची कारणे ही बाष्पीभवन जलवाहिनी व व्हॉल्वमधून होणारी गळती, जलवाहिनी दुरुस्तीच्या वेळी रिकामी करावे लागणार पाणी, अनधिकृत नळ जोडण्यांमधून घेतले जाणारे पाणी इ. आहेत.

(२) व (३) अशा स्वरूपाची विनिर्दिष्ट मागणी नागरिकांकडून झाली नसली तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अ-महसूली पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून पुढीलप्रमाणे उपाययोजना नियमितरित्या करण्यात येतात.

- जून्या गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे, जलकुंभाची दुरुस्ती करणे, जलमापके बसविणे, अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई करणे,
- पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेसाठी गुणवत्तेवर आधारीत सर्वसमावेशक कंत्राटे देण्यात आली असून त्यांच्याद्वारे जलवितरण व्यवस्थेची तातडीने दुरुस्ती करण्यात येते. तसेच नियमितपणे पाणी लेखा परिक्षण देखील केले जाते.
- पाण्याचा गैरवापर होऊ नये याकरीता जनजागृती.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत

(१९) * १२२४६ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.राजेंद्र जैन, श्री.आनंद ठाकूर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरात कचऱ्याची समस्या मोठी असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, कचऱ्याच्या संदर्भात लॅन्ड फिलींग करण्यासाठी महानगरपालिकेने ज्या कंपनीला कंत्राट दिले होते त्या कंपनीने कराराचा भंग केला असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या सदंर्भात शासनाने चौकशी करून संबंधीत कंपनीवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच, मुंबईत गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी ७००० टन कचऱ्याची विल्हेवाट नियमबाह्यपणे होत असल्याचे दिनांक २ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) हे खरे आहे.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेने शासनाकडे केलेल्या मागणीनुसार शासनाने, तळोजा येथील ३९.९० हेक्टर इतकी शासकीय जमीन व १२.२० हेक्टर इतकी खाजगी जमीन अशी एकूण ५२.१० हेक्टर जमीन महापालिकेस उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. यापैकी शासकीय जमीन महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

सदर जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध झाल्यानंतर सुमारे ३५०० मे.टन क्षमतेचा प्रकल्प महानगरपालिकेमार्फत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनास शासनास सहकार्य न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याबाबत

(२०) * ११७३५ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विद्यमान युतीचे सरकार आल्यानंतर दिनांक १ डिसेंबर, २०१४ रोजी झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत पहिली बैठक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्यालयात मा.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, हे खरे आहे काय,

(२) सदर बैठकीत उपनगरात २ हजार एकरांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा २ दशकात एकही प्रस्ताव सादर न करणाऱ्या (अ) एफ.ई.दिनशाँ इस्टेट (गोरेगाव) (ब) ए.एच.वाडिया ट्रस्ट (कुर्ला) (क) मोहम्मद युसुफ ट्रस्ट (भांडूप) (ड)

व्ही.के.लाल इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. (दहिसर-बोरिवली) (इ) वैरामजी जीजाभाय प्रॉपर्टी लि. (मालाड) या ५ ट्रस्टना नोटीसा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. कायद्यानुसार त्यांनी पुढाकार न घेतल्यास प्राधिकरण पुनर्विकास योजना राबवू शकते त्यानिर्णयानुसार ५ ट्रस्टना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या व ३ महिन्यात पुनर्विकास योजना सादर करण्याची मुदत देण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,
 (३) सदरहू निर्णयानंतर आता ९ महिन्यांचा कालावधी लोटलेला असतानाही सदरहू ५ ट्रस्टपैकी कुणीही नोटीसीला अद्याप उत्तर दिलेले नाही, हे ही खरे आहे काय,
 (४) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या दिनांक १ डिसेंबर, २०१४ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनाने सदरहू ५ ट्रस्टच्या विरोधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) बृहन्मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची १३ वी बैठक दि. १.१२.२०१४ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

(२) वर नमूद बैठकीमध्ये मुंबई शहर विशेषतः उपनगरातील धर्मदाय संस्था व इतर खाजगी जमीन मालकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना सादर करण्यासाठी तीन महिन्यांची नोटीस देण्यात यावी आणि या मुदतीत संबंधीत जमीन मालकांनी योजना सादर न केल्यास शासकीय जमीन म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व.पू.) अधिनियम १९७१ च्या तरतुदीनुसार भूसंपादनाची कारवाई सुरु करावी असा ठराव क्र.१३/१/१ अन्वये निर्णय घेतलेला आहे.

त्यानुषंगाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या विषयी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे चार ट्रस्ट व तीन खाजगी कंपन्यांना दिनांक १६.०६.२०१५ व अन्य एका ट्रस्टला दिनांक ०६.०७.२०१५ रोजी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

(३) या विषयी चार ट्रस्ट व एका खाजगी कंपनीने नोटीसांना अनुसरून लेखी म्हणणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास सादर केले आहे.

(४) या संदर्भात संबंधितांना सादर केलेल्या लेखी म्हणण्याची प्रकरण निहाय तपासणी करण्याची कार्यवाही सद्यःस्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या स्तरावर सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात होत असलेली पाणी गळती रोखण्याबाबत

(२१) * १२०७० श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील जलवाहिनी गळतीतून रोज ११८ कोटी लिटर पाणी वाया जात असल्याचे शासनाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई महानगरासह प्रमुख १५ शहरांतील जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून पाणी रस्त्यावरून गटारात जाण्याचे प्रकारही अनेक शहरांमध्ये वारंवार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता शहरातील जलवाहिन्यांमधून आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) शासनाने याबाबत कोणतेही सर्वेक्षण केलेले नाही.

(२) शहरात विविध सेवा पुरविणाऱ्या उपक्रमांचे खोदकाम इत्यादी तांत्रिक कारणामुळे जलवाहिनी तूटणे व गळतीचे प्रकार काही प्रमाणात घडत असतात. तथापि अशी पाणी गळती आढळल्यास सदर गळती बंद करणेबाबत आवश्यक कार्यवाही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत तात्काळ करण्यात येते.

(३) व (४) स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, जलगळती दुरुस्तीची कामे करणे, वितरण व्यवस्था बळकटीकरण, वॉटर ऑडीट करून

घेणे, जलगळती रोखणेसाठी विशेष मोहिम राबविणे व हिशेब बाह्य पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी करणेबाबत उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत असतात.

ठाणे जिल्ह्यासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण २२ टक्के ऐवजी ७ टक्के करणेबाबत

(२२) * १२६११ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८०७३ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने व ठाणे जिल्ह्यातील सर्व आदिवासी तालुके पालघर जिल्ह्यात समाविष्ट असल्याने ठाणे जिल्ह्यासाठी अनुसूचित जमातीच्या

आरक्षणाची टक्केवारी ७ टक्के करण्याबाबतचा विषय माहे जुलै, २०१५ च्या अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या रूपाने चर्चेस आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे जिल्ह्यासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण ७ टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून १५ दिवसात याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शासनाने सभागृहात दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने व सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १५ मे, २०१५ रोजी व दिनांक १ सप्टेंबर, २०१५ रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे आरक्षण ७ टक्के करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने दि. २४.११.२०१५ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. विधी व न्याय विभागाने सूचित केल्यानुसार आरक्षण अधिनियम-२००१ मधील कलम ४

(२) मधील तिसऱ्या परंतूकामध्ये सुधारणा करण्याच्या अध्यादेशाच्या प्रारूपास मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने पुढील वैधानिक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

व्यवसाय शिक्षण संस्था (आय.टी.आय.) मध्ये कार्यरत असलेल्या अतिरिक्त निदेशकांना इतर संस्थांवर सामावून घेणेबाबत

(२३) * १२७२६ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे व इतर काही जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षण संस्था (आय.टी.आय.) मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना (निदेशकांना) सन २००२ पासून अतिरिक्त दर्शवून त्यांचे इतर संस्थांवर समायोजन करण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अशा निदेशकांचे समावेश न झाल्यामुळे त्यांचे वेतन ही अदा करण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अशा निदेशकांचे समावेश करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

पुणे विभागात सन २००२ पासून आय.टी.आय मधील कार्यरत शिक्षक (निदेशक) अतिरीक्त ठरत नसल्याने त्यांचे समायोजनाचा प्रश्न उद्भवत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत

(२४) * १२६४३ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणाचे कामकाज गतीने करण्यासाठी पाचशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना देखील ८१ पदांनाच मंजूरी दिली असल्याची माहिती माहे ऑगस्ट, २०१५ च्या चौथ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणाची अजून ऑनलाईन नोंदणीसाठी अद्याप अधिकृत संकेतस्थळ नाही, यामुळे जमिनीचे क्षेत्र नकाशे, बांधकाम परवाने, अर्ज नोंदणी, भोगवटा प्रमाणपत्र, सातबारा उतारा ही मिळविण्याकरिता शेकडो नागरिकांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची पदे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी व नागरिकांचे प्रलंबित प्रस्ताव वेळेत मिळण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित कर्मचारी आकृतीबंधातील ८८ पदांच्या निर्मितीस शासनाने क्रमांक पीएमआरडी-३३१५/प्र.क्र.६८/नवि-७, दि. १३.८.२०१५ च्या पत्रान्वये सहमती दिली आहे.

(२), (३) व (४) पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणावर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महानगर आयुक्त तसेच विशेष कार्यकारी अधिकारी/उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर शासनामार्फत अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच इतर पदावर अधिकारी/कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या स्तरावर प्रगतीपथावर आहे.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे संकेत स्थळ विकसित करण्याची कार्यवाही सुरु असून त्याची पहिली पायरी म्हणून त्या संकेतस्थळाच्या शासकिय नामाभिधानास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) कडून मान्यता प्राप्त झाली असून सदर संकेतस्थळ सर्वकषरित्या नागरिकांना उपलब्ध व्हावे म्हणून त्याची तांत्रिक कार्यवाही सुरु असून लवकर कार्यन्वित होणे अपेक्षित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नांदा (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) येथे डॉ.जोगी व त्यांच्या पत्नीची हत्या केल्याची घटना

(२५) * ११६८२ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचांदूर जवळच असलेल्या नांदा (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) येथे राष्ट्रधर्म प्रचार कार्य, अंधश्रद्धा व व्यसनमुक्तीवर प्रखरपणे भाष्य करणारे डॉ.जोगी व त्यांच्या पत्नीची दिनांक ३१ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास अज्ञात इसमांनी हत्या केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील हत्या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुसार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक ३१/०८/२०१५ रोजी रात्री डॉ.जोगी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांच्या पत्नीचा खून करून घरातील रुपये १,३९,०००/- चा माल चोरून नेला.

(२) व (३) या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गु.र.क्र.६७/१५, भा.दं.वि.कलम, ४६०, ३०२ अन्वये दिनांक १.९.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा श्वान पथकाद्वारे शोध घेण्यात आला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सदर प्रकरणी मृतकांचे नातेवाईक व घटनास्थळी शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. या गुन्ह्यांमध्ये चोरी झालेला मोबाईल अॅक्टिव्हेट झाल्यास त्याचा आयईएमआय नंबरच्या आधारे आरोपीचा शोध लागू शकतो. याकरिता मोबाईल ऑपरेटर कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच सेट टॉप बॉक्स अॅक्टिव्हेट झाल्यास याबाबत आरोपीचा शोध लागू शकतो. याअनुषंगाने टाटा स्काय कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गुन्ह्यात चोरी झालेले दागिने व टि.व्ही. याचे वर्णन सर्व सराफाना देऊन त्यांच्याकडून विचारपूस करण्यात येत आहे. सदर गुन्ह्यात वडार समाजाच्या गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या इसमांचा संबंध असल्याची शक्यता असल्याने वडार वस्ती गुप्त बातमीदारांच्या मार्फत माहिती प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील नानावटी रुग्णालयात प्रशासन कमी मनुष्यबळात
 कर्मचाऱ्यांना राबवून घेत असल्याबाबत**

(२६) * ११९२० श्री.विजय गिरकर, श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.महादेव जानकर : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील नानावटी रुग्णालयात कर्मचारी कपात सुरु असून कमी मनुष्यबळात कर्मचाऱ्यांना राबवून घेत असल्याचा तसेच ११ कामगारांना शुल्लक कारण दाखवून तात्काळ कामावरून कमी करण्यात आल्याचा प्रकार माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रुग्णालयात नागरिकांना उपचारादरम्यान होणारा खर्च अवाक्या बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे,

(४) तदनुसार, कमी मनुष्य बळात कर्मचाऱ्यांना राबवून घेणाऱ्या रुग्णालयावर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच, रुग्णालयाकडून घेतल्या जाणाऱ्या रुग्ण सेवेच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही, तथापि, ११ बदली कामगारांना गैरहजेरीच्या कारणावरून कामावरून कमी केले आहे. ही बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये निदर्शनास आली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट, २०१४ मध्ये रुग्ण व नागरीकांना वैद्यकीय आस्थापना मार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी व सुविधांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यामध्येच रुग्णालयातील सेवा त्यांच्या दराविषयीची माहिती ठळकपणे फलकावर लावण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आलेली आहे. सदर कायदा राज्यात लागू करण्याच्या अनुषंगाने मा.मंत्रीमंडळाच्या मान्यतेस्तव त्याविषयाची टिप्पणी व कायदाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सादर करण्यात आला आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

पारशिवनी (जि.नागपूर) तालुक्यातील पिंपरी (कन्हान) येथील पोलीस ठाण्यास स्वतंत्र जागा देण्याबाबत

(२७) * १११८४ श्री.राजेंद्र मुळक : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पारशिवनी (जि.नागपूर) तालुक्यातील पिंपरी (कन्हान) येथील पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत कार्यान्वित असून कन्हान पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचे होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कन्हान पोलीस ठाण्याला स्वतंत्र जागा देण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) पोलीस स्टेशन, कन्हान, नागपूरच्या प्रशासकीय इमारत बांधकामाकरीता कन्हान परिसरात पोलीस विभागाची जागा उपलब्ध नसल्याने अन्य शासकीय जागा उपलब्ध होण्याकरीता पाठपुरावा सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात विविध विभागात लाचलुचपतीची प्रकरणे निदर्शनास येत असल्याबाबत

(२८) * १२५२४ श्री.रामराव वडकुते, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.राजेंद्र जैन, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.सुनिल तटकरे, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७८४६ ला दिनांक ४ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २०१२ ते २०१५ या साडेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण १३० लाचखोर पोलीस अधिकारी एसीबीने केलेल्या कारवाईत सापडले असून त्यात मुंबई परिक्षेत्रात १९, पुणे परिक्षेत्रात १९ आणि औरंगाबाद परिक्षेत्रात १७ प्रकरणे घडले असल्याची माहिती ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यात विविध खात्यात लाचलुचपतीची प्रकरणे निदर्शनास येत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच सदरील प्रकरणांना प्रतिबंध करणेसाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१२ ते ऑगस्ट, २०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर लाचेच्या सापळा प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्रामध्ये ४७ पोलीस अधिकारी, पुणे क्षेत्रामध्ये ३९ पोलीस अधिकारी आणि औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये २५ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचेच्या सापळा प्रकरणी कार्यवाही करण्यात आली आहे.

(२) होय.

(३) होय.

(४) दिनांक ०१.०१.२०१५ ते ३१.१०.२०१५ या कालावधीत विविध खात्यातील शासकीय लोकसेवकांविरुद्ध एकूण १०५० लाचेचा सापळा प्रकरणी कार्यवाही करण्यात आली असून त्यामध्ये १३६२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण १०५०

प्रकरणापैकी ४५३ प्रकरणी मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून ५६ प्रकरणामध्ये अभियोग दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी यांची मंजूरी प्राप्त झाली असून त्यानुसार मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच १६६ प्रकरणामध्ये संबंधित सक्षम प्राधिकारी यांची अभियोग दाखल करण्यास मंजूरी प्राप्त झालेली नाही. उर्वरित ३७५ प्रकरणामध्ये गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(५) भ्रष्टाचाराच्या प्रकरणी आळा घालण्याकरिता जनतेमध्ये जागृती आणणेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे दरवर्षीप्रमाणे दि.२६.१०.२०१५ ते ३१.१०.२०१५ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांना तक्रारी करण्यासाठी पुढीलप्रमाणे संपर्क माध्यमे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१) टोल फ्री क्र.१०६४

२) मोबाईल ॲप - www.acbmaharashtra.net

३) संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

४) फेसबुक- www.facebook.com/maharashtraACB

५) Twitter Account ACB_Maharashtra

(६) लाचेच्या सापळा प्रकरणामध्ये विनाविलंब कारवाई करण्यात आली आहे.

**इमारत बांधकाम कामगारांप्रमाणे इतर कामगारांच्या प्रश्नांबाबत
निर्माण मजदूर संघटनेने केलेले आंदोलन**

(२९) * १२३८३ श्री.कपिल पाटील : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इमारत बांधकाम कामगारांप्रमाणे इतर कामगारांच्या प्रश्नांबाबत निर्माण मजदूर संघटनेने दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ रोजी आझाद मैदानात आंदोलन केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्या मागण्यांचे स्वरूप काय आहे,

(३) या मागण्यांबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) इमारत व बांधकाम कामगारांप्रमाणे इतर कामगारांच्या प्रश्नांबाबत निर्माण मजदूर संघटनेचे दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या आझाद मैदानातील आंदोलनाबाबतचे निवेदन या कार्यालयात प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी महानगरपालिकेकडून मोबाईल टॉवरच्या वसुलीबाबत होत असलेले दुर्लक्ष

(३०) * ११७६९ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी महानगरपालिकेतील हद्दीतील सुमारे ९२ मोबाईल टॉवर कंपन्याकडून कोट्यवधी रुपयांची थकीत वसूली तसेच भोगवाटा प्रमाणपत्र न घेता करण्यात आलेली उभारणी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिका परभणी मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या संशयास्पद कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परभणी येथील पत्रकारांनी प्रधान सचिव नगरविकास, मुंबई यांच्याकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनाधिकृतारित्या टॉवर उभारणी, भोगवाटा प्रमाणपत्र नसतांना उभारणी करणे, थकीत कोट्यवधी रुपयांची वसूली करण्यासाठी केवळ नोटीसा देऊन वेळकाढू धोरण राबविणे व इतर मुद्दे निहाय तक्रारींची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) नसल्यास, सदरील चौकशी व कारवाई सुरु न करण्याबाबत होत असलेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नगरपालिकेच्या अध्यक्षांचे सहयांचे अधिकार शासनाने काढून घेतले असल्याबाबत

(३१) * १२४३६ डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपालिकेच्या अध्यक्षांचे सहयांचे अधिकार शासनाने काढून घेतले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासन या आदेशाद्वारे लोकशाहीचा अवमान करून लोकप्रतिनिधींचे महत्व कमी करण्याचा हा निर्णय शासन मागे घेणार काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगरपालिका अध्यक्षाना असलेले कोणतेही अधिकार शासनाने काढून घेतलेले नाहीत.

महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता, २०१३ मधील नियम १५९ नुसार प्रदान प्रमाणक मंजूर करण्याचे अंतिम अधिकार नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आहेत. मात्र त्यासोबतच्या नमुना क्र. ६४ मध्ये या तदतुदीशी विसंगत अशी नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची तरतूद होती. ही विसंगती दिनांक १४/०८/२०१५ च्या अधिसूचनेव्दारे सुधारित केली आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे अनधिकृत फ्लेक्स, पत्रके आदींवर कारवाई करण्याबाबत

(३२) * ११२१८ श्री.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील अनधिकृत फ्लेक्स, सार्वजनिक ठिकाणी चिकटविण्यात येणारी पत्रके आदींवर कारवाई करण्याची महापौर यांनी घोषणा केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घोषणेनुसार अनधिकृत फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी चिकटविण्यात येणारी पत्रके काढण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

महापौर, पुणे महानगरपालिका यांनी शहर हद्दीतील अनधिकृत बोर्ड, बॅनर इ. वर कारवाई करण्याबाबत निदेश दिले आहेत.

(२) पुणे शहर हद्दीत अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या फलक, बोर्ड, बॅनर यावर पुणे महानगरपालिकेमार्फत नित्याने कारवाई करण्यात येत असून, मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक ६.८.२०१५ रोजीच्या आदेशानुसार महानगरपालिका हद्दीत अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या फलक, बोर्ड, बॅनर यावर प्रभावीपणे कारवाई करण्यात येत आहे.

त्यानुसार पुणे महानगरपालिकेने माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये ११५३८ व माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये ९११५ प्रकरणी कारवाई केलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राघवेंद्र एस.आर.ए.सोसायटी, नवजीवन सह. गृहनिर्माणच्या विकासकाने
खोटे दस्तावेज वापरून शासनाची केलेली फसवणूक**

(३३) * १९९८४ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राघवेंद्र एस.आर.ए.सोसायटी, नवजीवन सह. गृहनिर्माणचे विकासक सहयोग होम डेव्हलपर्स, मौजे ओशिवरा, ता.अंधेरी, राघवेंद्र मंदिर रोड, सी.टी.एस.३९७/ १ ते १२, ३९८, ४०० (पार्ट) यांनी म्हाडा व खाजगी जागेवर एस.आर.ए.ची योजना आणून खोट्या कागदपत्राद्वारे ४१६ झोपड्या पात्र केल्या व १०९ झोपड्या अपात्र केल्याने सदर झोपड्यामध्ये मागील ३० वर्षांपासून राहणा-या रहिवाशांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विकासकाने खोटी गुमास्ता लायसेन्स तयार करून ७० पेक्षा जास्त दुकाने एनेक्चर-॥ मध्ये पात्र करून ती करोडो रुपयांना विकून बिल्डर, भ्रष्ट अधिकारी व चिफ प्रमोटर यांनी शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, गुमास्ता क्र.के.डब्ल्यू. आय २९२५ व के.डब्ल्यू.आय ९५९२ ही शांतीराम गुडेकर व सफरानी यांच्या नावावर आहेत, परंतु चिफ प्रमोटरने ही दुकाने आपल्या नावावर पात्र केली आहेत व एनेक्चर-॥ क्र.४०३, १०८, १४८, १५०, १७५, २००, २०४, २८५, ४१७, २२३, ५५४, ३ दुकाने बनावट गुमास्ता लावून पात्र केली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करून भ्रष्ट अधिकारी, बिल्डर व चिफ प्रमोटर यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) म्हाडा, शासकीय व खाजगी मालकीच्या जमिनीवर राघवेंद्र सहकार एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण व इतर चार सहकारी गृहनिर्माण संस्थेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरु आहे.

या योजनेसंदर्भात ४१६ पात्र व १०९ झोपड्या अपात्र असलेले परिशिष्ट-२ अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का), पश्चिम उपनगरे यांनी दि.०३.०३.२००६ रोजी पारित केले होते. त्यानंतर दि. ११.०६.२००७ अन्वये १०९ अपात्र झोपडीधारकांपैकी ५१ झोपडीधारकांना पात्र करण्यात आले व ४१६ पात्र झोपडीधारकांपैकी २ झोपडीधारकांना अपात्र ठरविण्यात आले होते. या प्रमाणे एकूण ५२५ झोपडीधारकांपैकी ४६५ झोपडीधारक पात्र व ६० झोपडीधारकांना अपात्र करण्यात आले आहे.

(२) व (३) वर नमूद केल्याप्रमाणे एकूण ४६५ झोपडीधारकांपैकी ३४६ झोपड्या निवासी, ११४ अनिवासी व ५ झोपड्या संयुक्त कारणांसाठी पात्र करण्यात आल्या आहेत.

या परिशिष्ट-२ बाबत प्राप्त तक्रारीनुसार झोपडीधारकांनी सादर केलेल्या पुराव्याची फेर तपासणी उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी, अंधेरी यांचेमार्फत करण्यात येत आहे.

(४) पुराव्याचा पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी विरूद्ध उचित कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगोला शहरातील सिध्दार्थ नगर येथील लोकवस्तीत निर्माण झालेली
गटारीची समस्या सोडविण्याबाबत**

(३४) * ११३७४ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगोला शहरातील सिध्दार्थ नगर लोकवस्तीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील रहिवाशांना त्रास होत असून पोलीस वसाहत व महानगरमधील गटारीतून आलेल्या पाण्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नगरपरिषदेने सिध्दार्थ नगर मधील गटारीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीनुसार येथील गटारीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

सांगोला शहरातील सिध्दार्थ नगर हा भाग खोलगट असून माहे सप्टेंबर, २०१५ व त्यासुमारास जास्त पाऊस झाल्याने पावसाचे पाणी साचले होते. तथापि, नगरपरिषदेने तात्काळ उपाययोजना केल्याने आरोग्याचा प्रश्न उद्भवला नाही.

(२) व (३) होय, नगरपरिषदेने भूयारी गटार योजनेचा रु.५०.७५ कोटीचा प्रस्ताव आयआयटी, पवई यांचेकडे तपासणीकरीता सादर केला आहे.

नगरपरिषदेकडून तसा प्रस्ताव प्राप्त झाल्यास तांत्रिक बाबींची छाननी करून पुढील, कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वणी (जि.यवतमाळ) येथील शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत तरोडा सुंदरनगर
येथे दारु विक्रेत्याने एका युवकाचा खून केल्याबाबत

(३५) * ११४३८ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप,
श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा
करतील काय :-

(१) वणी येथील शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत तरोडा सुंदरनगर येथे दारु विक्रेत्याने
एका युवकाचा खून केला असून एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे माहे
ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घटनेची शासनाने चौकशी करून संबंधित दारु विक्रेत्यावर कोणती
कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) या अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन शिरपूर येथे गु.र.क्र.९०/१५,
भा.दं.वि. कलम ३०२, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तपासाअंती सदर गुन्ह्यातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर
आरोपींविरुद्ध दि. १९.११.२०१५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले
आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्हयातील महिला अत्याचाराची प्रकरणे अतिजलद गती
न्यायालयाकडे वर्ग करणेबाबत

(३६) * ११८२८ श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे,
श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्हयातील महिला अत्याचार आणि अल्पवयीन विद्यार्थीनींवर झालेल्या
बलात्काराची प्रकरणे अतिजलद गती न्यायालयाकडे (फास्ट ट्रॅक कोर्ट) वर्ग करण्याची
मागणी लोकप्रतिनिधी यांनी दि.२८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास व वारंवार
स्मरणपत्राव्दारे शासनास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बीड जिल्हयात मौजे चोरंबा, भाटेपुरी, शहाजानपूर आदी ठिकाणी
झालेल्या महिलांवरील अत्याचार प्रकरणात आरोपींची नावे निष्पन्न होवून तपास
प्रक्रिया पुर्ण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गुन्ह्यातील आरोपींवर कार्यवाही करून जिल्हयात वाढत असलेल्या
महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना थांबविण्यासाठी शासनाने कोणती
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

- (४) बीड जिल्ह्यातील किती महिला अत्याचाराच्या प्रकरणात पोलीस तपास पुर्ण झाला आहे,
- (५) तसेच, महिला अत्याचाराची प्रकरणे अतिजलद गती न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी शासनस्तरावरून होत असलेला विलंबाची कारणे काय आहेत,
- (६) आरोपींवर कार्यवाही करण्यासाठी शासन विशेष अभियोक्त्याची नियुक्ती करणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाते व तपास पुर्ण करून दोषारोप पत्र मुदतीत मा.न्यायालयात दाखल करण्यात येतात. अशा प्रकारच्या घटना घडु नये म्हणून सामाजिक संघटना, महिला दक्षता समिती यांच्यामार्फत शाळा, कॉलेज याठिकाणी व जिल्हा/तालुका स्तरावर मेळावे/रॅली आयोजित करून जनजागृती केली जाते तसेच बीड जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी महिला छेडछाड विरोधी पथक निर्माण करण्यात आले असून महिलांची छेड काढणारे रोड रोमिओ व अशा प्रकारचे कृत्य करणारे इसमांवर वेळीच कारवाई करून त्यांच्यावर योग्य त्या कलमान्वये खटला दाखल करण्यात येत आहे. तसेच महिला पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचे फिरते गस्तीपथक निर्माण करण्यात आले असून त्यांची नियमितपणे पेट्रोलिंग चालू आहे. तसेच महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराबाबतची माहिती देण्यासाठी बीड जिल्हा पोलीस अॅप व टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १०९१ हे कार्यान्वीत असून त्याबाबत गावोगावी, शाळा/कॉलेज तसेच सर्व प्रतिष्ठाने यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे.

(४) जानेवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत खुनासह बलात्काराच्या १ इतर बलात्कार ४३ व विनयभंगाच्या १०२ प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत.

(५) एखादे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे वर्ग करावयाचे की नाही याबाबतचे संपूर्ण अधिकार मा.उच्च न्यायालयास आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील महिला अत्याचाराची प्रकरणे जलदगती न्यायालयाकडे वर्ग करण्याबाबतची विनंती शासनमार्फत मा.उच्च न्यायालयास करण्यात आली आहे.

(६) प्रकरणपरत्वे आवश्यकतेनुसार विशेष अभियोक्त्याची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**मुंबईतील गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांचे काम विकासकाने
निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत**

(३७) * ११३०६ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

सय्यद : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील बंद गिरण्यांच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या घरांची लॉटरी म्हाडामार्फत सन २०१२ मध्ये काढण्यात आली या लॉटरीत कामगारांना वितरीत करण्यात आलेल्या घरांना गळती लागली असल्याची तक्रार कामगारांनी म्हाडाकडे केली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कारणास्तव निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणा-या बांधकाम व्यावसायिकाला पुन्हा घरांचे बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी गिरणी कामगारांनी केली असून याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ५८ (१) (ब) मधील तरतुदीनुसार मुंबईतील बंद / आजारी गिरण्यांपैकी १८ गिरण्यांमधील गिरणी कामगारांसाठी ६९४८ सदनिका बांधण्यात आल्या असून दि.२८.०६.२०१२ रोजीच्या सोडतीद्वारे यशस्वी ठरलेल्या पात्र गिरणी कामगारांना ५७६८ सदनिकांचा म्हाडामार्फत ताबा देण्यात आलेला आहे. उर्वरीत यशस्वी अर्जदारांबाबत कार्यवाही चालू आहे.

उपाध्यक्ष, म्हाडा यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार म्हाडामार्फत वितरीत करण्यात आलेल्या गिरणी कामगारांसाठीच्या सदनिकांपैकी स्वान मिल शिवडी, स्टॅन्डर्ड मिल शिवडी, न्यू हिंद मिल माझगाव येथील काही रहिवाशांकडून गळतीबाबतच्या तक्रारी म्हाडाकडे प्राप्त झाल्या होत्या. सदरहू तक्रारींच्या अनुषंगाने म्हाडामार्फत प्रत्यक्ष पाहणी केली असता रहिवाश्यांनी केलेल्या अंतर्गत कामामुळे गळती झाल्याचे आढळून आले. सदर गळतीच्या अनुषंगाने मे.बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टे.प्रा.लि. यांच्याकडून दुरुस्ती करून घेण्यात आलेली आहे.

(२) अशा प्रकारची मागणी गिरणी कामगारांकडून शासनास थेट अथवा म्हाडामार्फत प्राप्त झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई मेट्रो -२ प्रकल्प मिरा-भाईंदर पर्यंत करण्याबाबत

(३८) * ११६४७ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई मेट्रो-२ च्या कामाला सुरुवात होत असून मेट्रो फक्त दहिसर पर्यंत असल्याचे नियोजित करण्यात आले आहे ही बाब दिनांक ६ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या पुर्वीच्या नियोजनानुसार मेट्रो रेल्वे मिरा-भाईंदर पर्यंत प्रस्तावित होती, त्यात बदल करून दहिसर पर्यंत करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यापुर्वीच्या प्रस्तावात बदल करण्यामागील कारणे काय आहेत,
- (४) तसेच,मिरा-भाईंदर शहरातील लोकसंख्येचा व नागरी सुविधांचा विचार करता मेट्रो -२ प्रकल्प मिरा-भाईंदर पर्यंत करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) सर्वकष परिवहन अभ्यासाच्या शिफारशीनुसार दहिसर-मिरारोड-माणिकपूर-विरार २९.९ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार नियोजनबद्ध आणि निधी उपलब्धतेनुसार पुढील कार्यवाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्याचे नियोजित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील हस्तांतरणीय (टीडीआर) विकास हक्क प्रदान करण्याच्या प्रकरणांमध्ये समाविष्ट असलेल्या अधिका-यांची विभागीय चौकशीबाबत

(३९) * १११२१ अॅड.अनिल परब : तारांकित प्रश्न क्रमांक ६७५७ ला दिनांक १५

जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हस्तांतरणीय (टीडीआर) विकास हक्क प्रदान करण्याच्या प्रकरणांमध्ये समाविष्ट असलेले तत्कालिन आयुक्त, कल्याण - डोंबिवली महानगरपालिका श्री रामनाथ सोनवणे यांची तसेच संचालक, नगररचना, पुणे यांना श्री.चं.प्र.सिंह, तत्कालीन सहायक संचालक, नगररचना, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची विभागीय चौकशी करण्याबाबत प्रधान सचिव (१) यांनी सचिव (नवि-२) नगरविकास विभाग यांना दिनांक २२ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर आदेशानुसार श्री.सोनवणे, तत्कालीन आयुक्त, तसेच श्री.चं.प्र. सिंह, तत्कालीन सहायक संचालक, नगररचना, यांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे काय,
- (३) असल्यास, सदर चौकशीनुसार दोषी व्यक्तींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) तत्कालिन आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांची विभागीय चौकशी सुरु करण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची कार्यवाही करावी असे सचिव (नवि-२) यांना व तत्कालिन सहाय्यक संचालक, नगर रचना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका श्री.च.प्र.सिंह यांची विभागीय चौकशी सुरु करण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची कार्यवाही करावी असे संचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना दि. २२/९/२०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

- (२) व (३) तत्कालिन आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे श्री.रामनाथ सोनावणे यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची कार्यवाही करावी असे शासनाने दि.२९/१०/२०१५ च्या पत्रान्वये आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना कळविले आहे तर संचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी श्री.च.प्र.सिंह यांना दि.२४/११/२०१५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कराड (जि.सातारा) शहरातील भुयारी गटारांची साफसफाई करण्याबाबत

- (४०) * ११४९८ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कराड (जि.सातारा) शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कर्मवीर चौकात भुयारी गटार भरून वाहिल्यामुळे त्यामधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्यानंतर त्याचा दत्त चौक व कर्मवीर चौकातील नागरीकांना त्रास होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने लक्ष घालून येथील भुयारी गटारांची साफसफाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

(२) कराड शहरातील भुयारी गटार योजना हि सन १९७४ पासूनची असून ती आजअखेर पर्यंत सुस्थितीत कार्यान्वित आहे. परंतु शहराच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे अस्तित्वातील भुयारी गटार यंत्रणेवरील ताण वाढत आहे. कराड नगरपरिषदेकडून भुयारी गटार यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने नियमितपणे साफ करण्याची कार्यवाही करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवीन पनवेल (जि.रायगड) परिसरात स्वप्नपूर्ती आणि सहारा या बांधकाम व्यावसायिकांनी स्वस्त घराचे आमिष दाखवून ग्राहकांची केलेली फसवणूक

(४१) * १२११९ श्री.सुनिल तटकरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवीन पनवेल (जि.रायगड) परिसरात स्वप्नपूर्ती आणि सहारा या बांधकाम व्यावसायिकांनी ठिकठिकाणी इमारतींना होर्डिंग्ज आणि बॅनर्सद्वारे जाहिरातबाजी करून स्वस्तात घरे देतो म्हणून ग्राहकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्यामुळे दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास पनवेल पोलीस स्थानकात ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, तदनुसार उक्त विकासकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सहारा या बांधकाम व्यावसायिक यांचे विरुद्ध खांदेश्वर पोलीस स्टेशन, ठाणे येथे गु.र.क्र. १२७/२०१५, भा.दं.वि. कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम व करण्यासंबंधी) अधिनियम १९६३ चे ४ (१)/१३(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

तसेच स्वप्नपूर्ती या व्यावसायिकाचे विरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल आहेत.

१) गु.र.क्र. २०४/२०१५, भा.दं.वि.कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम व करण्यासंबंधी) अधिनियम १९६३ चे ४ (१)/१३(१)

२) गु.र.क्र. २०५/२०१५, भा.दं.वि.कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम व करण्यासंबंधी) अधिनियम १९६३ चे ४ (१)/१३(१) अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हे पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सागरी किनारपट्टी असुरक्षित असल्याबाबत

(४२) * १२०३० श्री.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्याची १२१ कि.मी. लांबीची सागरी किनारपट्टी अद्यापही असुरक्षित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक १५ ऑगस्टपासून समुद्रात गस्ती नौका सुरु होते, परंतु माहे सप्टेंबर महिनापूर्ण होऊनही अद्यापही समुद्रात गस्ती नौका सुरु न झाल्यामुळे जिल्ह्याची सागर किनारपट्टी असुरक्षित बनली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी वा पाहणी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

पावसाळ्यात महाराष्ट्र मेरिटार्ईम बोर्ड मार्फत दरवर्षीप्रमाणे दि.२६.०५.२०१५ ते दि.३१.०८.२०१५ पर्यंत सर्व बंदरे बोट वाहतुकीसाठी बंद करण्यात येतात, या कालावधीत समुद्र पूर्णतः खवळलेला असल्यामुळे त्या कालावधीत स्पीड बोटद्वारे सागर गस्त करणे धोकादायक राहते.

सदरचा कालावधी संपल्यानंतर दि.१.०९.२०१५ पासून सागर गस्त पूर्ववत सुरु करण्यात आली असून ती नियमितपणे सुरु करण्यात आलेली आहे.

सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेच्यादृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात.

१) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी रक्षणासाठी ६ सागरी पोलीस ठाणी कार्यरत आहेत.

२) जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर विविध ठिकाणी १६ चेकपोस्ट कार्यरत असून प्रत्येक ठिकाणी सशस्त्र पोलीस अंमलदार नेमले जातात. त्यांचेकडून संशयित वाहने व व्यक्तींची तपासणी केली जाते.

३) जिल्ह्यात एकूण ५४ सागर सुरक्षा दले कार्यरत असून त्यांच्या नियमित बैठका घेतल्या जातात. तसेच त्यांचेकडून संशयास्पद हालचालींची माहिती घेतली जाते. त्याशिवाय पोलीस विभागाकडून सागरी सुरक्षेच्या संदर्भात माहिती काढण्यासाठी बातमीदार नेमण्यात आलेले आहेत.

४) सागरी सुरक्षेसाठी कोस्टल हेल्पलाईन क्र.१०९३ व बल्क एसएमएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

५) सागरी किनाऱ्यावर सुरक्षा यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी सागर कवच मोहिमेच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा रंगीत तालीमचे (मॉक ड्रिलचे) आयोजन करण्यात येते.

६) स्थानिक मच्छिमार, मच्छिमार संस्था, सागर रक्षक दलाचे सदस्य यांच्या समवेत प्रत्येक महिन्यात बैठक आयोजित करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथील नगरपरिषदेचे गाळे लिलाव
न करता वाटप केल्याबाबत**

(४३) * १२२७७ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे लाखो रुपये खर्च करून नगरपरिषदेने गाळे बांधले मात्र त्याचे लिलाव न करताच मुख्याधिकारी यांनी व्यापारी आणि राजकीय पक्षांना वाटप केल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मुख्याधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच सदर गाळ्याचे वाटप योग्य प्रकारे व्हावे यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

(२), (३), (४) व (५) सन २०११ चे मूल्यांकनाच्या आधारावर गाळ्यांचा लिलाव मात्र २०१५ मध्ये करण्यात आला.

तसेच, गाळ्यांचा लिलाव जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली घेणे आवश्यक असताना तसे न केल्याचे दिसून येते.

सबब जिल्हाधिकारी यवतमाळ, यांना चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद शहरातील रस्त्याची झालेली दुरुवस्था

(४४) * ११५५४ श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले असून सदर खड्डे हे महानगरपालिकेकडून माती टाकून बुजविले जात असल्याने रस्ते सर्वत्र उखडले असल्यामुळे शहरात सर्वत्र धुळ पसरत असल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविण्यास महानगरपालिकेला मनाई करण्याचे आदेश देऊन या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही..

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेले पोलीस
शासकीय निवासस्थानापासून वंचित असल्याबाबत**

(४५) * १२०७६ श्री.खवाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेले पोलीस शासकीय निवासस्थानापासून वंचित असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना शासकीय निवासस्थाने देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) पोलीस अधीक्षक, गोंदीया जिल्हा आस्थापनेवर मंजूर संख्याबळाच्या तुलनेत निवासस्थाने अपूरी आहेत.

गडचिरोली मुख्यालय व प्राणहिता उपमुख्यालय येथे ८७६ निवासस्थाने उपलब्ध करून दिलेली आहेत.

पोलीस अधीक्षक, गोंदीया आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकूण ३५६ निवासस्थाने बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आस्थापनेवर पोलीस मुख्यालय येथील नवीन १४९ निवासस्थाने व पोलीस स्टेशन भद्रावती येथे ६४ निवासस्थाने बांधकामास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या सेवा काळात घडलेल्या गुन्हांची
साक्ष देण्याकरीता मानधन व येण्या जाण्याचा खर्च देण्याबाबत**

(४६) * ११००१ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या सेवा काळात घडलेल्या गुन्ह्यांच्या तपास कामास गती प्राप्त होण्याकरिता गुन्ह्यांची साक्ष देण्याकरीता स्वखर्चाचे गुन्ह्याचा तपास जिथे सुरु असेल तिथे जावे लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, साक्ष नोंदविण्याच्या महत्वाच्या कामाकरीता येणा-या या सर्व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या निवासाची देखील व्यवस्था करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या काळात घडलेल्या गुन्ह्यांची साक्ष व प्रशासनाचे तत्कालीक तपास सहकार्य देण्याकरीता येण्या जाण्याचे मानधन तसेच निवासाची व्यवस्था करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) होय,

(३) प्रचलित नियमानुसार प्रवासभत्ता आणि दैनिकभत्ता देण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे शनि शिंगणापूर (ता.नेवासा, जि.अहमदनगर) येथील
शनि शिंगणापूर देवस्थान विश्वस्तांनी केलेला गैरव्यवहार**

(४७) * ११८५८ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे शनिशिंगणापूर (ता.नेवासा, जि.अहमदनगर) येथील शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्तांच्या कारभारावर व त्यांनी केलेल्या आर्थिक उधळपट्टी, तसेच नोकर भरती बद्दल स्थानिक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) श्री. शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापूर येथील विश्वस्थांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी व न्यायिक अर्ज प्राप्त आहेत.

(२) तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय उप आयुक्त, अहमदनगर कार्यालयामार्फत चौकशी तसेच न्यायिक प्रकरण चालू आहे.

(३) तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय उप आयुक्त, अहमदनगर कार्यालयामार्फत चौकशी तसेच न्यायिक प्रकरण चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नऊ शहरात हवाई सेवा सुरु करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय

(४८) * १२५६२ श्री.राजेंद्र जैन, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नऊ शहरात हवाई सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कोणकोणत्या शहरात हवाई सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे,
- (३) असल्यास, राज्याच्या हवाई वाहतुकीबाबतचे राज्य शासनाने धोरण तयार केले आहे काय,
- (४) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) राज्यातील विविध शहरे नियमित हवाईसेवेद्वारे जोडण्याबाबत केंद्र शासनाच्या प्रस्तावित धोरणाशी सुसंगत राज्य शासनाचे धोरण आखण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

**नांदेड शहरातील बीएसयुपी योजनेच्या लाभार्थ्यांकडील
थकीत रक्कम वसूल करण्याबाबत**

(४९) * ११३४७ श्री.अमरनाथ राजूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड शहरात बीएसयुपी योजनेतर्गत लाभार्थ्यांकडे ३६ कोटी रुपयांची वसुली थकीत असल्याने पायाभूत सुविधांची कामे रखडली असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, लोकवाटपाची ही वसूली करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अंशतः खरे आहे, दि. ३०/११/२०१५ पर्यंत बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांकडून रु. ३२ कोटी वसूल होणे बाकी आहे.

- (२) व (३) आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांचे अहवालानुसार सदर लोकवाटा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून झोन निहाय सात वसुली लिपिकाद्वारे वसूल करण्यात येत आहे. शिवाय दोन विशेष वसुली पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
-

मुंबईतील कांदिवली, मालाड आणि पोयसर येथील इमारतींचा पुनर्विकास करणेबाबत

(५०) * ११६२२ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

सच्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कांदिवली, मालाड आणि पोयसर येथे प्रत्येकी १७ एकरच्या दोन भूखंडावर असलेल्या सुमारे २०० इमारतींमध्ये गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून रहिवाशी राहत असून प्रशासनाने ही मिलीटरी लॅन्ड असल्याचे सांगत पुनर्विकासाला बंदी घातल्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला असून अनेक इमारती मोडकळीस आल्या असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान्य निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील भूखंडावर असलेल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकास प्रशासनाच्या अयोग्य धोरणामुळे रखडल्याच्या विरोधात संतप्त रहिवाशांनी मोर्चा काढला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील नागरिकांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) केंद्र शासनाच्या परिपत्रकामुळे सी.ओ.डी.च्या ५०० मी. परिघातील इमारतींचा पुनर्विकास थांबविण्यात आला असल्याचे व यामधील कांदिवली, मालाड परिसरातील शेकडो इमारती या सुमारे ३० ते ४० वर्षे जुन्या असल्याबाबतचे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.

(२) होय,

(३) व (४) मार्गदर्शक तत्वे/ कार्यपध्दती केंद्रीय शासनाने निश्चित केलेली असल्याने संरक्षण विभागाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्टता व सुधारणा करणेसाठी मा.संरक्षण मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याने दिनांक १७/११/२०१५ रोजी सदर विषयाबाबत नवीन परिपत्रक पारित केले असून, त्या अनुषंगाने राज्य शासनमार्फत नवीन परिपत्रक पारित करणेची कार्यवाही सुरु आहे.

**मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिकेची कामे
अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याबाबत**

(५१) * १२६७९ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका अंतर्गत होणारी कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न होणे, रुपये ५० लक्ष अथवा १ कोटी किंमतीची विकास कामे स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे न करता ती लहान-लहान स्वरूपात लेबर सोसायटीमार्फत केली जाणे, स्पर्धा न झाल्याने कामाची गुणवत्ता राखली न जाणे, विकास कामांच्या निधीत गैरव्यवहार होणे, इत्यादी तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आर्थिक अभिलेखांची सक्षम यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी (नाशिक) यांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक ७ नोव्हेंबर, २०१५ रोजीचे पत्रान्वये केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालेगांव महानगरपालिकेची केंद्र शासनाच्या 'अमृत' या महत्वाकांक्षी योजनेत निवड झालेली असली तरी, महानगरपालिकेतर्गत यापुर्वी दुरुदृष्टीच्या व मोठ्या विकास कामांऐवजी रस्ते, गटारी याकामांवर भर देण्यात आल्याने उड्डाण पुले, मनोरंजन पार्क, तरण तलाव, नाट्यगृह, भव्य उद्यान अशी कामे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अर्थसंकल्पीय निधीचा योग्य विनियोग होत नसल्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत सुमार राहून आणि सर्वसामान्य जनतेस मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्यामुळे सार्वजनिक निधीचा जनतेच्या सेवार्थ तसेच कल्याणासाठी पुरेपुर वापर व्हावा, याउद्देशाने सदरील हिशेबी अभिलेखांच्या तपासणी संदर्भात कोणता निर्णय घेण्यात आला वा येत आहे,

(४) नसल्यास, याबाबतचा निर्णय केव्हापर्यंत घेण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मालेगाव महानगरपालिकेच्या गत कालावधीत लेख्यांची तपासणी करण्यासंदर्भात दिनांक ७ ऑक्टोबर, २०१५ चे पत्र प्राप्त झाले आहे.

(२) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरात उड्डाण पुल उभारण्याबाबतचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.

- तरण तलाव व उद्यानासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आलेला आहे.
- मुलभूत सोयी सुविधांसाठी उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून गिरणा नदी किनारी हरित पट्टा निर्माण करणे या कामांतर्गत उद्यान व भू भराव करणे या कामांतर्गत उद्यान व खुले नाट्यगृह उभारणेबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरीय उभारणेबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्रशासकीय मंजूरीसाठी सादर करणेत आलेला आहे.

(३) मालेगाव महानगरपालिकेचे लेखापरिक्षण हे कॅगच्या अधिपत्याखालील प्रधान महालेखाकार कार्यालय, मुंबई व स्थानिक निधी लेखा परिक्षा, औरंगाबाद यांचे कार्यालयामार्फत करण्यात येते.

- महानगरपालिकेचे सन २०१४-१५ चे लेखापरिक्षण प्रधान महालेखाकार, मुंबई यांचेकडून दिनांक २१.५.२०१५ ते २९.५.२०१५ या कालावधीत पूर्ण झालेले आहे.
- लेखापरिक्षणात उपस्थित झालेल्या आक्षेपांची पूर्तता महानगरपालिकेकडून करण्यात येते. तसेच अशा प्रकारचे आक्षेप पुन्हा येणार नाहीत याबाबत दक्षता घेतली जाते.
- कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी महानगरपालिकेकडून घेण्यात येणाऱ्या कामांची त्रयस्थ पक्ष तांत्रिक लेखापरिक्षण करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागोठणे (जि.रायगड) येथील ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याच्या
इमारतीची झालेली दुरवस्था**

(५२) * १३३८६ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागोठणे (जि.रायगड) येथील ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असल्याने ती आकस्मिकरित्या केव्हाही कोसळून जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने अलिकडेच केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर इमारतीची पाहणी शासनाने केली आहे काय, असल्यास काय आढळून आले आहे,
- (३) सदर इमारतीचे नुतनीकरण अथवा दुरुस्ती करण्याचेदृष्टीने शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

- (२) होय, सदर इमारत जुनी व नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे.
 - (३) नागोठणे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकामास प्रशासकीय मान्यता दिनांक १३.०२.२००९ रोजी देण्यात आली आहे.
-

**सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात अग्निशामकाच्या
भरतीमध्ये झालेला गैरव्यवहार**

(५३) * १३३८७ श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात अग्निशामकाच्या २२ जागेसाठी भरती प्रक्रियेमध्ये संशयास्पद गैरव्यवहार झाल्याने ही प्रक्रीया रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी थेट जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे दिनांक ४ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यांत आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले,
- (४) असल्यास, चौकशीअंती संबंधितांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, खरे आहे.

(२), (३) व (४) याबाबत आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांचेकडून चौकशी करण्यात येत आहे.

मराठवाड्यात गत पाच वर्षात घडलेल्या बेपत्ता व अपहरणाच्या घटनांबाबत

(५४) * १३४८३ श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाड्यात गत पाच वर्षात सातशे व्यक्ती बेपत्ता झाल्या असून ६६ घटना अपहरणाच्या घडल्या, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणेबाबत तसेच अपहरणातील व्यक्तींचा शोध घेवून अपहरण घटनेतील व्यक्ती त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मराठवाड्यात गत पाच वर्षात १७,३९८ व्यक्ती बेपत्ता नोंद असून त्यापैकी १५,५२५ व्यक्ती मिळून आले आहेत. बेपत्ता व्यक्तींच्या संदर्भात ७६० घटना मध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल असून त्यापैकी ६१८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

(२) व (३) होय,

बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जिल्हा स्तरावर फोटो प्रदर्शन व ऑपरेशन मुस्कान तसेच स्वतंत्र तपास पथकाची स्थापन करून, समन्वय अधिकारी नियुक्त करून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहे. बेपत्ता/ अपहरण झालेल्या व्यक्ती मिळून आल्या नंतर त्यांना त्यांचे जबाबदार नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले आहे.

(४) वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

मुंबई व उपनगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील सदनिका प्रतिज्ञापत्र घेऊन मुळ मालकाकडून विकत घेणाऱ्या रहिवाश्यांच्या नावे करण्याच्या धोरणाबाबत

(५५) * १३९५९ श्री.विजय सावंत : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व उपनगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात सुमारे २० हजार गाळे असून फक्त सहा ते सात रहिवाश्यांनी संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाश्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन सदनिका विकत घेतल्या असून वर्षानुवर्षे ते संक्रमण शिबिरात वास्तव्य करीत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मूळ रहिवाश्यांकडून संक्रमण शिबिरातील प्रतिज्ञापत्र घेऊन सदनिका विकत घेणाऱ्या रहिवाश्यांच्या नावे सदनिका करण्याचे धोरण शासनाच्या विचाराधीन आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रस्तावावर शासनाकडून किती कालावधीत निर्णय होणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) म्हाडाच्या संक्रमण शिबिरात सुमारे ८४४८ अनधिकृत रहिवासी असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) ते (४) अशी बाब महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ मधील सध्याच्या तरतुदींशी सुसंगत नाही.

मे.रविराज क्रियेटिव्ह असोसिएशन, पुणे यांनी खोटी शपथपत्रे सादर करून महानगरपालिकेची केलेली फसवणूक

(५६) * १३९८२ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मे.रविराज क्रियेटिव्ह असोसिएशन, पुणे यांनी सर्व्हे नं. २०१३/२ अ, लोहगाव, पुणे येथे खोटे शपथपत्रे व माहिती देवून महानगरपालिकेकडून साडेतीन एकरच्या जागेत अकरा मजल्याच्या नऊ इमारतींची परवानगी घेतली होती, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या जागेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत या नऊ इमारतींना मान्यता दिल्यामुळे महानगरपालिकेने १५० कोटी रुपयांचा टी.डी.आर विकासाला दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दिनांक १७ जानेवारी, २०१२ रोजीच्या पत्रान्वये एअर हेडक्वार्टर्स, वायुभवन, नवी दिल्ली यांनी या बिल्डींग बांधण्याकरिता एअरफोर्सकडून ना-हरकत प्रमाणपत्र न घेतल्यामुळे हा प्रकल्प बंद करण्याचे कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गरीबांना घरे देण्याच्या योजनेत विकासकाचे व वैयक्तिक लाभासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खोटी शपथपत्रे व माहितीची कोणतीही तपासणी न करता इमारतीस परवानगी व १५० कोटी रुपयांचा टी.डी.आर. कोणत्या नियमाच्या आधारावर मंजूर केला आहे,
- (५) तसेच, उपरोक्त प्रश्नाधीन घटनाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, चौकशीत दोषी आढळून आलेल्या विकासकांवर व अधिकाऱ्यांवर शासनाने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत काय,
- (६) असल्यास, १५० कोटी रुपयांचा टी.डी.आर. जो दिला गेला तो वसूल करण्यासाठी पुन्हा पुणे महानगरपालिका काय कार्यवाही करणार आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांनी सादर केलेल्या अहवालानुसार मे. रविराज क्रियेटिव्ह असोसिएशन, पुणे यांना सर्व्हे नं.२०३/२अ, लोहगाव, पुणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन राबविण्यासाठी अॅपेन्डीक्स-टी नियमावलीतील तरतुद क्रमांक २(६) अन्वये दि.२८.०३.२००७ रोजी सादर केलेल्या प्रस्तावास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र कार्यालयाने पार्किंग+७ मजल्याच्या ४ इमारतींना बांधकाम परवानगी दिली आहे. सदरची बांधकाम परवानगी दि.११.१२.२००८ रोजीच्या नियमावलीनुसार सुधारित केलेली असून त्याप्रमाणे पार्किंग + ११ याप्रमाणे ३५.९५ मीटरच्या ८ इमारती तसेच पार्किंग + ८ मजल्याची एक इमारत याप्रमाणे ९ इमारतींना दि.१४.१०.२००९ रोजी परवानगी दिलेली आहे. सदर परवानगीच्या वेळी जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही वाद झाल्यास त्याबाबत विकासक जबाबदार राहतील असे हमी पत्र विकासकाकडून घेण्यात आलेले आहे. तसेच पर्यावरण विषयक दाखल्यातील अटीचे पालन करणार याबाबत विकासकाने हमीपत्र दिलेले आहे.

(२) सदर योजना सुमारे १७००० चौ.मी. क्षेत्रावर दाखल आहे. यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) राखीव क्षेत्र, रस्त्याखालील क्षेत्र व खुली जागा हे क्षेत्र वगळून विकासकाने १४४५० चौ.मी. क्षेत्र दि.२८.०१.२००८ रोजीच्या अभिहस्तांतरण पत्राद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र कार्यालयाच्या ताब्यात दिलेले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ताब्यात दिलेल्या जमिन क्षेत्राच्या पोटी ११८३३.१० चौ.मी. टि.डी.आर. प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर आराखड्यातील ९ पुनर्वसन इमारतीपैकी आर.सी.सी. व विट बांधकाम पूर्ण झालेल्या कामाच्या ६०% व जोत्यापर्यंत बांधकाम झालेल्या कामाचा २५% टि.डी.आर. असा एकूण ५२४३९.७५४ चौ.मी. टि.डी.आर. मंजूर करण्यात आलेला आहे. याप्रमाणे सदर योजनेमध्ये एकूण ६४२७२.८५४ चौ.मी. टि.डी.आर. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विकासकास मंजूर केलेला आहे.

(३) या योजनेसंदर्भात विंग कमांडर, एअर फोर्स, पुणे यांनी घेतलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने योजनेच्या वस्तुस्थितीसंबंधी एअरफोर्सच्या पुणे कार्यालयाला व नवी दिल्ली मुख्यालयासोबत सन २०१० पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र कार्यालयाद्वारे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. एअर हेड क्वार्टर्स, वायु भवन, नवी दिल्ली यांच्या दि.१७.०१.२०१२ चे पत्र ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याबाबतच्या व बांधकाम थांबविण्याची कार्यवाही करण्याविषयीच्या प्राधिकाराबाबत आहे. एअर फोर्स चे प्रमाणपत्र प्राप्त होईपर्यंत सदर योजनेचे बांधकाम थांबविण्याचे स्थगिती आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने विकासकास दि.१८.०९.२०१२ रोजी दिलेले आहेत.

(४) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र कार्यालयाद्वारे सदर योजनेस मंजूर करण्यात आलेला टि.डी.आर., अॅपेन्डीक्स-टी मधील तरतूद क्रमांक २(६) तसेच दिनांक ११.१२.२००८ रोजीच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र कार्यालयासाठीच्या नियमावलीतील तरतूद एस.आर.२(५) अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे.

(५), (६) व (७) सदर योजनेला देण्यात आलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क (T.D.R.) ची पडताळणी करण्याचे निदेश विभागीय आयुक्त, पुणे यांना देण्यात आलेले आहेत.

**श्री. क्षेत्र तुळजापुर येथील १६ आणि भोपे पुजारी यांचे रुढी परंपरे
नुसारचे हक्क व अधिकार देण्याबाबत**

(५७) * १९६० डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) श्री. क्षेत्र तुळजापुर येथील श्री. तुळजाभवानी देवीचे मुख्य पुजारी १६ आणि भोपे पुजारी पूर्वापार, रुढी, परंपरा, कायद्यान्वये देवीची दैनंदिन सर्व धार्मिक सेवा करित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुजारींना सन १९४१ ला देवीच्या सेवेचा मोबदला म्हणून तत्कालिन निजाम सरकारने मंदिरातील चढावा व दक्षिणामधून मावेजा म्हणून १/३ हिस्सा शासन मंजूरीने देण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात जिल्हा न्यायालय, उस्मानाबाद यांनी सन १९५०-५१ ला प्रकरण क्र. ५९/१ अन्वये निकालही दिलेला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरानुसार १६ आणि भोपे पुजारी यांचे हक्क व अधिकार देण्याबाबत शासनस्तरावर काय निर्णय घेण्यात आला आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) यासंदर्भात जिल्हा न्यायालयाचा निकाल उपलब्ध आहे. परंतु, प्रस्तुत प्रकरणात पक्षकार म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान किंवा राज्य शासन यांना पक्षकार करण्यात आलेले नाही.
- (४) श्री तुळजाभवानी मंदिरातील मुख्य (भोपे) पुजाऱ्यांना देवीसमोर येणारा चढावा व दक्षिणेमधून प्रतिवर्षी दिला जाणारा १/३ हिस्सा (मावेजा) न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सन २०१४ मध्ये देण्याकरिता शासन मान्यता देण्यात आली आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगांव (जि.बुलढाणा) येथील पोलीस स्टेशन करीता नवीन प्रशासकीय इमारतीचे
बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत**

(५८) * १२५७६ श्री.पांडुरंग फुडकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस यांच्या करीता नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगांव यांचेकडून शासनास प्राप्त झाला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रस्तावाला मंजूरी न देण्याची कारणे काय,
 (३) असल्यास, पोलीस स्टेशनची इमारत फार जुनी झाली असून नवीन पोलीस प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याची आवश्यकता असल्यामुळे सदर प्रस्तावास मंजूरी देण्यात येणार आहे काय,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रस्ताव जुन्या दरसूचीवर आधारीत असल्याने बांधकामाच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या किंमतीमध्ये होणारी वाढ विचारात घेता सन २०१४-१५ च्या दरसूचीवर आधारीत अंदाजपत्रकाचा सुधारीत प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मंजूरीची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील लोखंडी पुल व अजनी पुलाची दुरुस्ती करण्याबाबत

(५९) * ११०२५ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया :

सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर या उपराजधानीत वाहतूकीकरीता इग्रजांच्या काळात बांधलेले लोखंडी पुल व अजनी पुलाचा दररोज लाखो लोक वापर करत असून सदर पुल जीर्ण झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलाचे बांधकाम किती वर्षापूर्वी झाले आहे,

(३) असल्यास, या पुलांवर अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या पुलांचे नुतनीकरण अथवा त्याबाजूला नवीन पुल बांधण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नागपूर शहरातील लोह पुल आणि अजनी पूल या ब्रिटीश कालीन पुलांचा वापर जरी मोठ्या संख्येने होत असला, तरी रेल्वे विभागाकडून अलीकडच्या कालावधीत केलेल्या तपासणीअंती सादर केलेल्या अहवालानुसार हे पूल सुस्थितीत असल्याचे विभागीय अभियंता, मध्य रेल्वे नागपूर यांनी कळविले आहे.

(२) लोह पुलाचे बांधकाम सन १९२१ साली करण्यात आले आहे. तर अजनी पुलाचे बांधकाम सन १९२७ या साली करण्यात आले आहे.

(३) या दोन्ही पुलांना पर्यायी व्यवस्था म्हणून नागपूर महानगरपालिकेमार्फत पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत:-

अ) लोह पुलापासून सुमारे १५० मीटर अंतरावर आनंद टॉकीजवळ ४ पदरी रेल्वे भूयारी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून, हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. परिणामी, लोह पुलावरून होणारी वाहतुकीची वदळ कमी झाली आहे.

ब) अजनी रेल्वे पुलाच्या ठिकाणी जुन्या पुलाऐवजी दोन पदरी नवीन पुल बांधण्याबाबत नागपूर महानगरपालिकेकडून रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याकरीता नागपूर महानगरपालिकेकडून तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला असून रु.१३८ कोटी एवढ्या रकमेचा ढोबळ प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

राज्यात महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळविणे सुलभ होण्यासाठी करावयाची कार्यवाही

(६०) * ११९०८ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व्यवसायासाठी असलेल्या विविध परवानग्या मिळवताना संबंधित व्यावसायिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत असून त्याकरिता एक खिडकी योजना व तदनुषंगिक अन्य मागण्यांचे निवेदन माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनास देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक व कॉसमॉस ग्रुपचे मालक श्री.परमार यांच्या आत्महत्येस शासनाचे अस्तित्वात असलेले प्रचलित कायदे, नियम, अटी व शर्ती कारणीभूत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी अलिकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषित केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले कायदे, नियम, अटी व शर्ती यामध्ये सुधारणा वा बदल करण्याचे शासनाचे धोरण आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाचे नेमके धोरण काय व किती कालावधीत शासन निर्णय घेणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) पत्रकार परिषदेबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

(३) व (४) विकास सुसाध्य करण्याच्या दृष्टीकोनातून अस्तित्वातील कायद्यामध्ये किंवा विकास नियंत्रण नियमावली मध्ये किंवा प्रक्रियेमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे किंवा कसे, याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी शासनाने दिनांक १९/११/२०१५ रोजी समितीची स्थापना केली असून, सदर समितीच्या दोन

बैठका झालेल्या आहेत. सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर उचित तो निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे.

**मुंबईतील म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील सदनिकांचे भाडे थकविणा-या
विकासकांवर कार्यवाही करण्याबाबत**

(६१) * १२५०४ श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.सुनिल तटकरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील जुन्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास आणि एसआरए योजना राबविणाऱ्या विकासकांना संक्रमण शिबीरातील घरे भाडे तत्वावर देण्यात आली आहेत. त्यानुसार विकासकांनी सुमारे १ हजार १२४ घरे म्हाडाकडून घेतली आहेत. या घरांचे तब्बल रुपये ५०/- कोटी भाडे अनेक वर्षांपासून विकासकांनी थकविले असून पुनर्वसन प्रकल्प पूर्ण केल्यानंतरही म्हाडाला संक्रमण शिबीराचा ताबा दिलेला नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विकासकाकडून भाडे वसूली करण्याबरोबरच संक्रमण शिबीरांचा ताबा घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय, हे खरे आहे.

विकासकांना वितरीत केलेल्या संक्रमण शिबीरातील ३४४४ गाळ्यांपैकी थकविलेल्या भाडे व त्यावरील व्याजापोटी माहे सप्टेंबर, २०१५ अखेर रुपये ६६.६० कोटी इतकी थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) विकासकांना वितरीत करण्यात आलेल्या संक्रमण गाळ्यांचे भाडे थकविणाऱ्या विकासकांकडून भाडेवसुली करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे पत्र/नोटीस, सुनावणीद्वारे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. भाडे थकविणाऱ्या २० विकासकांना भाडे अदा करण्यासंबंधी तसेच विहित मुदतीत भाडे अदा न केल्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ मधील कलम १८० व १५अ(३) अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. विहित मुदतीत भाडे अदा न करणाऱ्या विकासकावर उपरोक्त कलमांन्वये सक्तीच्या उपाययोजनांद्वारे वसुली व गाळा निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे.

**नागपूर येथील दीक्षाभूमी व ताजबाग तीर्थक्षेत्राला "अ" श्रेणी
पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत**

(६२) * १२२९२ श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, अॅड.जयदेव गायकवाड, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्री.हरिसिंग राठोड, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ९३४८ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी व ताजबाग या तीर्थक्षेत्राला "अ" श्रेणी पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नागपूर महानगरपालिकेने सुध्दा याबाबतचा ठराव मंजूर करून शासनाकडे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे पाठविलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, यासंदर्भातील प्रस्ताव नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये बैठकीच्या वेळी प्रस्ताव मांडला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) त्यानुसार दीक्षाभूमी व ताजबाग तीर्थक्षेत्राला "अ" श्रेणी पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीला "ब" वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय ऑगस्ट, २०१५ मध्ये घेतला आहे. ताजबाग तीर्थक्षेत्राबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पर्यटन विभागास नागपूर महानगरपालिकेचा ठराव प्राप्त नाही. मात्र नागपूरच्या जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचा प्रस्ताव प्राप्त आहे.

(२) नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या दि. ३१ ऑगस्ट, २०१५ मध्ये झालेल्या बैठकीतील प्रस्तावात दीक्षाभूमी स्थळास "अ" वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत ठराव केलेला आहे.

(३) व (४) पर्यटन विभागाकडे "अ" वर्ग पर्यटन स्थळ देण्याची योजना / तरतूद नसल्याने दीक्षाभूमीस दि.१४.८.२०१५ च्या शासन निर्णयान्वये "ब" वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ताजबाग स्थळाबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडून अधिक माहिती मागविण्यात आलेली आहे. "अ" वर्ग पर्यटन स्थळ देण्याची तरतूद / योजना नसल्याने दि. ०७.१०.२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील "अ" वर्ग पर्यटन स्थळे घोषित करण्यासाठी निकष निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्य शासनातील अ, ब, क व ड संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांच्या रिक्त जागांबाबत

(६३) * १११४६ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्याबाबतचा कायदा केला असला तरी राज्य शासनाची विविध शासकीय कार्यालये, महामंडळे व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अ, ब, क व ड संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर, जनतेच्या विकास कामावर होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य शासनातील अ, ब, क व ड संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांच्या रिक्त जागांबाबत मागील कित्येक वर्षात आढावाही घेण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखणे, त्याचा आढावा घेऊन अहवाल तयार करून याबाबत ठोस धोरण आखण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शासकीय कर्मचारी भरतीवरील बंदी उठवून नोकर भरती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३), (४) व (५) सर्व प्रशासकीय विभाग, जिल्हा परिषदा व नगरपालिका/महानगरपालिका मध्ये मंजूर, भरलेली व रिक्त पदांचा सामान्य प्रशासन विभागाकडून तिमाही आढावा घेण्यात येतो.

वेतना वरील खर्च नियंत्रित करण्याकरीता वित्त विभागाने शासन निर्णय, दिनांक ०२.०६.२०१५ अन्वये शासकीय कार्यालयातील गट-अ ते गट-ड या संवर्गामधील पदे भरण्यावर अंशतः निर्बंध आणले आहेत. शिक्षक, पोलीस कॉन्सटेबल, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारीका, पशुधन परिवेक्षक, मत्स्यव्यवसाय विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, वनरक्षक, कृषि सहायक, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या संवर्गात एकूण रिक्त पदांपैकी ७५% पर्यंत पदे भरण्यास तसेच या संवर्गाव्यतिरिक्त इतर संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असणाऱ्या पदांपैकी ५० % किंवा एकूण संवर्गाच्या ४ % या पैकी जे कमी असेल इतकी पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

तसेच शासन निर्णय, दिनांक २३.०९.२०१५ अन्वये गट-अ व गट-ब, विक्रीकर, राज्य उत्पादन शुल्क, मुद्रांक नोंदणी, महसुल व परिवहन या विभागामध्ये नविन पदनिर्मिती/पदभरती करणे आवश्यक असल्यास व त्यामुळे राज्याचे महसुली उत्पन्न वाढणार असल्यास या विभागातील तसेच अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स शासकीय/वैद्यकीय महाविद्यालयामधील अध्यापक वर्ग यांना पदनिर्मिती / पदभरतीच्या सवलत देण्यात आली आहे.

तसेच वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १७.११.२०१५नुसार अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अध्यापक वर्ग व रुग्णसेवेशी संबंधित कर्मचारी (पॅरामेडीकल स्टाफ) यांना पदनिर्मितीच्या निर्बंधामधून वगळण्यात आले आहे.

वित्त विभागाच्या दिनांक ०२.०६.२०१५ व दिनांक २३.०९.२०१५ च्या शासन निर्णयातील तरतूदीपेक्षा ज्या विभागांना त्यापेक्षा जास्त पदे भरावयाची असल्यास त्यांनी अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर प्रस्ताव सादर करणेबाबत दिनांक १६.०७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी ७,४३९ एवढी पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

या व्यक्तिरिक्त रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक २३.१०.२०१५ अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीची दिनांक २६.१०.२०१५ रोजी झालेल्या बैठकीत, अत्यावश्यक संवर्गातील पदे तसेच सरळसेवेच्या व पदोन्नतीच्या कोटयातील पदावर पात्र उमेदवारांना पदोन्नती देण्याबरोबरच, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच अनुकंपा नियुक्ती संदर्भात शासन निर्णय दिनांक ०१.०३.२०१४ अन्वये प्रतिवर्षे रिक्त होणाऱ्या पदांच्या ५% पदांची मर्यादा वाढवून ती एक वर्षासाठी १० % करण्यात आली होती. सदर मर्यादा ०१.०३.२०१५ पासून पुढे दोन वर्षे चालू ठेवण्याचा शासन निर्णय दिनांक २८.१०.२०१५ अन्वये घेण्यात आलेला आहे.

शासन सेवेत सेवा निवृत्ती-राजीनामा-मृत्यु अन्यकारणामुळे पद रिक्त होणे व त्या पदांवर नियुक्ती देणे हि निरंतर प्रक्रिया आहे. त्यानुसार रिक्त जागा भरण्याबाबत क्षेत्रिय/शासन स्तरावरून वेळोवेळी कार्यवाही सुरु आहे. रिक्त पदांमुळे शासनाच्या विकास कामावर परिणाम होणार नाही या अनुषंगाने सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

**महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेत बदल करून ती
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी करण्यात येणार असल्याबाबत**

(६४) * ११२७१ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेत बदल करून ती वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी करण्यात येणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे निबंधवजा, खुलासा करा, उपाय सूचवा इ. प्रमाणे उपरोक्त परीक्षा पध्दतीचा अवलंब करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरीता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपारिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने दिनांक ६.६.२०१५ च्या बैठकीत घेतला, सदर निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक २०.६.२०१५ रोजी घोषणा प्रसिध्द करून सदर निर्णयाबाबत उमेदवारांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दिनांक ९.७.२०१५ रोजी लोकप्रतिनिधी यांचे निवेदन प्राप्त झाले आहे.

- (२) आयोगाच्या सदर घोषणेच्या अनुषंगाने प्राप्त सूचना विचारात घेऊन याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विचार विनिमय सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**वेस्टर्न कोल लिमिटेड(ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या कंपनीने कोळसा उत्खनानंतर
निघालेले मातीचे ढिगारे नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकल्याने सदर परिसरातील
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान**

(६५) * ११०८९ श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वेस्टर्न कोल लिमिटेड (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या कंपनीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून कोळसा उत्खनानंतर निघालेले मातीचे ढिगारे नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकल्याने सदर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिनांक १० ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कंपनीवर शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) प्रस्तुत प्रकरणी माहे जुन-जुलै, २०१५ दरम्यान वेस्टर्न कोल लिमिटेड (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या कंपनीने कोळसा उत्खनानंतर निघालेले मातीचे ढिगारे गोवरी नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकल्याने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलले असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) प्रस्तुत विषयी वेस्टर्न कोल लिमिटेड (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या कंपनीने दिलेल्या अहवालात कोळसा उत्खनानंतर निघालेले मातीचे ढिगारे गोवरी नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकल्याने पिकांचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे नमूद केले आहे.

तथापि, सदर प्रकरणी कृषी अधिकारी राजुरा यांनी जुलै, २०१५ दरम्यान संयुक्त मौका पहाणी केली असता पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर केला होता त्यास अनुसरून उपविभागीय अधिकारी, राजुरा यांनी दिनांक ०२.११.२०१५ चे पत्रान्वये महाप्रबंधक वेकोलि बल्लारपूर क्षेत्र यांना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना वेकोलि प्रबंधकांनी पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई द्यावी व नाल्याची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही, अशी दक्षता घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.

प्रस्तुत विषयी दोन्ही अहवालात तफावत असल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पुनश्च: तपासणी करून अहवाल देवून ते वेस्टर्न कोल लिमिटेड यांच्याकडे पाठपुरावा करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे येथे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या १५ लाख घरांची निर्मिती करण्याबाबत

(६६) * ११५९० श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे येथे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या १५ लाख घरांची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा मा.गृहनिर्माण राज्यमंत्री महोदयांनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही घरे उभारण्याबाबत शासनाने कोणता कालबद्ध कार्यक्रम आखला आहे वा आखण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) अंशतः खरे आहे.

राज्य शासनामार्फत पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हाडा/SRA मुंबई/पुणे/नागपूर/सिडको महापालिका इ. शासकीय/निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून स्वतः व खाजगी सहभागातून आणि या व्यतिरिक्त वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक, केंद्र शासनाकडील जमिनी राज्य शासनास हस्तांतरित होणे, SRA चे क्षेत्र वाढविणे अशाप्रकारचे काही धोरणात्मक निर्णय पुढील कालावधीत घेऊन ही गृहनिर्मिती जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल
दुरुस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार**

(६७) * ११८०० श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ५० लक्ष रुपयाचे कामाचे ई-निविदा न करता २२ भाग करून सर्वकाम एकाच ठेकेदाराला दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एका कामासाठी ३ पेक्षा जास्त निविदा आले तरच ते ओपन केले जाते, परंतु येथे फक्त दोनच ठेकेदाराने निविदा भरले आणि ते मनपाने ओपन करून हितसंबंध असणा-या ठेकेदाराला दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ह्या सर्व व्यवहारामध्ये अनियमितता असून आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शंका नाकारता येत नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांच्या निविदांमध्ये कामाचे २२ तुकडे पाडण्याची अनियमितता सकृतदर्शनी दिसून येते. याबाबत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेमार्फत चौकशी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. चौकशीमध्ये अनियमितता झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी/कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शिवडी (मुंबई) येथील क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे क्षयरोगापासून संरक्षण होण्यासाठी साहित्य पुरविण्याबाबत

(६८) * १२१३६ श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिवडी (मुंबई) येथील क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्षयरोगांपासून संरक्षणासाठी सुरक्षा कवच पुरविण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत N९५ मास्कचा नियमितपणे पुरवठा करण्यात येतो. तसेच सद्यःस्थितीत N९५ मास्कचा पुरेसा साठा शिल्लक आहे.

सदर रुग्णालयातील तिन्ही पाळ्यांमधील कर्मचाऱ्यांना नियमितपणे सकस आहार देण्यात येत आहे.

तसेच येथील सर्व कर्मचाऱ्यांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी केली जात असून त्यांना विनामूल्य औषधे पुरविण्यात येत आहेत.

याशिवाय रुग्णालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांना क्षयरोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व उपाययोजनाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील कोस्टल रोडबाबत

(६९) * ११४१२ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राहुल नार्वेकर, श्रीमती स्मिता वाघ, श्री.महादेवराव महाडिक : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहराची वाहतूक वेगवान व्हावी यासाठी शासनाने कोस्टल रोड वसई-विरार पर्यंत तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत घेणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रोडबाबत शासनाने सुचना व हरकती मागविल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील सुचना व हरकतीची शासनाने दखल घेऊन उक्त रोडच्या प्रस्तावाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करून त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच, या कोस्टल रोड प्रकल्पाला किती खर्च अपेक्षित आहे व तो किती वर्षात पूर्ण होणार आहे,

(५) तसेच, या कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोळी समाजाकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबईतील दररोजच्या वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून कोस्टल रोडचा नरीमन पॉईंट-बोरीवली पर्याय आहे. यासंदर्भात शासन पर्यावरण विभागाकडील दिनांक ३०.६.२०११ च्या निर्णयान्वये आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली नियुक्त करणेत आलेल्या तांत्रिक समितीने शासनास अहवाल सादर केलेला होता. सदर प्रकल्पाचा अहवाल तयार करणे व इतर बाबींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मे.स्तुप आणि ई. व आय. या आंतरराष्ट्रीय सल्लागाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

(२) ते (६) सदर प्रस्तावित रोडबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून नागरीकांच्या सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. नागरीकांच्या सूचना विचारात घेवून प्रकल्पाचे तपशीलवार आराखडे/अंदाजपत्रक याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही करणे अभिप्रेत आहे.

नांदेड शहरातील महापालिकेच्या विसावा उद्यानाच्या विकास आराखड्याबाबत

(७०) * ११७१८ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ८९४८ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या विसावा उद्यानाचे सौंदर्यीकरण व विस्तारीकरण यासाठी रक्कम रुपये १० कोटी २ लाखाचा विकास आराखडा तयार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) शासनाच्या पर्यटन विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रु. ३ कोटी ५२ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिल्यावर महापालिकेने दिनांक ६ मे, २०१४ रोजी कार्यादेश देऊन कामे हाती घेतली असून आतापर्यंत किती कामे पूर्ण झाली आहेत,

(३) हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी अद्यापपर्यंत किती कामे अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे,

(४) निधी उपलब्धतेसाठी शासन कोणती उपाययोजना करणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) शासनाच्या पर्यटन विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रु.३.५२ कोटीच्या कामांना प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिनांक ३१/१२/२०११ रोजी प्रदान केली आहे.

- यापैकी महानगरपालिकेला रु.२.७० कोटी प्राप्त झालेले आहेत.
- महानगरपालिकेने दि.०६/०५/२०१४ रोजी कार्यारंभादेश काढले आहेत.
- प्राप्त निधीमधून उद्यानामध्ये फूड प्लाझा स्वतंत्र शौचालय, वाहनतळ, जॉर्गींग ट्रॅक, परगोला, पाथवेज व लॅन्ड स्केपींगची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
- एकूण प्राप्त निधीपैकी रु.२.४० कोटी आतापर्यंत सदरहू कामांवर खर्च झाले आहेत.

(३) हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी खालील कामे अपूर्ण अवस्थेत आहेत-

- i) मुलांसाठी खेळाचे मैदान
- ii) लॅन्ड स्केपींग विद्युतीकरण, भूमीगत, गटारे व पाणी पुरवठा व्यवस्था
- iii) म्युझिकल फाऊंटन व ओपन ॲम्प्लीथीएटन

सदरहू कामासाठी सन २०१५-१६ च्या दरसूचीनुसार अंदाजे रु.१०.५२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

(४) प्रशासकीय व आर्थिक मान्यता प्राप्त रु.३.५२ कोटीची कामे पूर्ण झाल्यावर उर्वरित कामांसाठी निधी उपलब्धतेनुसार महानगर पालिकेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर कार्यवाही करण्यात येईल.

**मुंबई महापालिकेत महिलांकरिता राखीव असलेली ३० टक्के पदे भरण्यास
 पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबाबत**

(७१) * १२२०१ श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेत महिलांकरिता राखीव असलेली ३० टक्के पदे भरण्यास पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) तसेच, महापालिकेने महिलांच्या स्वच्छतागृहांच्या समस्येकडेही दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महिलांकरिता राखीव असलेली ३० टक्के पदे भरण्याबाबत तसेच महिलांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्याबाबत

(७२) * १२२५० श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अनिल भोसले, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात अल्पवयीन मुलींवर बलात्काराची विकृती वाढीला लागली असल्याचे व नातेवाईकांनीच अत्याचार केल्याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अधिक असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, राज्यात २०१४ साली सर्वच गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये वाढ झाली असताना विनयभंगाच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी केलेल्या नोंदीमध्ये बृहन्मुंबईमध्ये १८ टक्के तर राज्यामध्ये ४० टक्के घट झाली आहे, हे खरे आहे काय,
- (३) राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) क्राईम इन इंडिया-२०१४ च्या अहवालानुसार अल्पवयीन मुलींवरील दाखल बलात्काराच्या घटनासंदर्भात देशभरात एकूण १३७६६ गुन्हे दाखल असून मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक २३५२ गुन्हे दाखल आहेत. त्याखालोखाल द्वितीय क्रमांकावर महाराष्ट्र सून राज्यात १७१४ गुन्हे दाखल आहेत.

नातेवाईकांनीच अत्याचार केल्याबाबत इतर राज्यांची तुलनात्मक माहिती उपलब्ध नाही.

- (२) नाही.

(३) महिलांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी राज्यस्तरावर पुणे येथे महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर महिला सहाय कक्ष व महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यात २७ विशेष व जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. छेडछाड व विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी शाळा कॉलेजच्या परिसरात करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, नाकाबंदी, शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कायद्यातील तरतुदीबाबतचे मार्गदर्शन, संवेदनशील भागात गस्त यासारख्या अनेक उपाययोजना करण्यात येतात. पिडीत महिलांच्या सहाय्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हास्तरावर ३९ व तालुका स्तरावर १११ समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आली आहे. संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीकरीता टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १०३, मुंबई, ठाणे व नवी मुंबई करीता व उर्वरित महाराष्ट्र राज्याकरिता १०९१ ही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जव्हार (जि.पालघर) तालुक्यातील यशवंतनगर ते गोरवाडी
रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत

(७३) * १२०६३ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जव्हार (जि.पालघर) तालुक्यात यशवंतनगर ते गोरवाडी रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण न झाल्यामुळे दुरवस्था झाली असून दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ रोजी या रस्त्यावर मोटरसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्यासह बसस्थानक, गांधी चौक, संभाजी पथ, आझाद चौक या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या रस्त्यांची पाहणी वा चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, उक्त परिसरातील रस्ते किती कालावधीत दुरुस्त करण्यात येणार आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) यशवंतनगर ते गोरवाडी रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण न झाल्यामुळे काही अंशी दुरावस्था झाली आहे. तथापि सदर अपघात या रस्त्यावर झालेला नसून विजयस्तंभ ते साकी हॉटेल या रस्त्यावर झाला आहे.

(२), (३), (४) व (५) उक्त परिसरातील रस्त्यांची नगरपरिषदेने पाहणी व चौकशी केली असून या रस्त्यांची डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम सप्टेंबर, २०१५ अखेरपर्यंत पूर्ण केले आहे.

या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे निविदा तसेच अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण करून मार्च, २०१६ अखेर पूर्ण करणेचे नगरपरिषदेचे नियोजन आहे.

**ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळांमधील
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत**

(७४) * १२६२३ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपायुक्त (शिक्षण) यांचे बरोबर दिनांक ५ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास कोकण विभाग शिक्षण मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांचे बरोबर बैठक झाली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ६ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) निवेदनाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) उक्त बैठकीत एकूण १० मागण्याबाबत चर्चा करण्यात आली असून या मागण्यापैकी ६ वा वेतन आयोगाचा अंतिम हप्त्याचा फरक नोव्हेंबर, २०१५ मध्ये देण्यात आला आहे. उर्वरित मागण्यांपैकी, ५ मागण्यांबाबत ठाणे महानगरपालिका स्तरावर कार्यवाही चालू आहे. तसेच इतर ४ मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरु असून सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य राखीव दलातील ९२ पोलीस उपनिरिक्षकांची पदोन्नती रखडल्याबाबत

(७५) * १२६३२ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया, श्री.रामनाथ मोते, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य राखीव दलातील ९२ पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती अनेक वर्षांपासून रखडली असून त्यांच्या कार्यपध्दतीबाबत गोपनीय अहवालाच्या (सीआर) मूळ फाईल्स गहाळ झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त ९२ पोलीस उपनिरीक्षक मुंबई, नागपूर शहर, अकोला, बाभूळगाव व मरोळ प्रशिक्षण केंद्र, तसेच नानवीज व सोलापूर पीटीएसमध्ये कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच यांस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) तसेच सदर पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नतीचे प्रकरणे निकाली काढणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२) नाही. उक्त पदोन्नत झालेले सर्व सशस्त्र पोलीस निरीक्षक हे राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही. राज्य राखीव दलातील पोलीस उपनिरीक्षकांचे वार्षिक गोपनीय अहवाल नस्ती गहाळ झालेल्या नसून सन २०१३-१४ च्या निवडसूचीकरीता रिक्त पदांचा विचार करून २४ सशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना सशस्त्र पोलीस निरीक्षक पदोन्नती देण्यात आलेली आहे.

**मुंबई महापालिकेच्या काही शाळांमधील अग्निशमन
यंत्राची मुदत संपुष्टात आल्याबाबत**

(७६) * ११६८४ श्री.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त :
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या काही शाळांमधील अग्निशमन यंत्राची मुदत संपुष्टात आली असूनही पालिकेचा शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापकांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने पालिका शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने कार्यवाही ही केली, परंतु तदनंतर या यंत्राची मुदत संपल्यानंतर माहे जानेवारी, २०१४

मध्ये पुनर्भरण करण्यात आले, परंतु काही मनपा शाळांमधील यंत्राची मुदत माहे जानेवारी व जून, २०१५ मध्ये संपुष्टात आली असूनही त्यांचे पुनर्भरण व बदलणे आवश्यक असूनही ते करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील अग्निशमन यंत्रांची पुनर्भरणी सन २०१३-१४ मध्ये आवश्यकतेनुसार करण्यात आली.
- सन २०१४-१५ मध्ये ३५० नवीन अग्निशमन यंत्रे खरेदी करून कार्यान्वित करण्यात आली.
- सन २०१५-१६ मध्ये २००० नवीन अग्निशमन यंत्रे खरेदी करण्याची तसेच अग्निशमन यंत्राची पुनर्भरणीबाबतची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.
- विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात न येण्याबाबत संपुर्णतः दक्षता महानगरपालिकेमार्फत घेण्यात येते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील विविध भागातील प्रकल्प बाधितांचा प्रश्न प्रलंबित असल्याबाबत

(७७) * ११२६ श्री.विजय गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील विविध भागातील मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, मेट्रो १ व ३ या प्रकल्पांच्या मार्गातील सुमारे साडे आठ हजार प्रकल्प बाधितांचा प्रश्न गेली अनेक वर्षे एमएमआरडीए कडून घरे न मिळाल्याने प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रहिवाश्यांना एमएमआरडीए कडून घराचा ताबापत्र देण्यात आले असूनही अद्याप पर्यंत घराचा ताबा दिलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रहिवाश्यांना ज्या संक्रमण शिबिरात तात्पुरता निवारा देण्यात आला आहे तेथे गेल्या ३ वर्षांपासून रहिवाशांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
 (५) असल्यास, मुंबईतील विविध प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) एमयुटीपीच्या सुरुवातीच्या कालावधीत बाधित पात्र प्रकल्पग्रस्तांचे संक्रमण शिबिरात तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले होते. त्यांच्यासाठी नवीन इमारत / सदनांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांचे २००५-०६ च्या दरम्यान प्राधिकरणाच्या विविध वसाहतीमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले आहे.

संक्रमण शिबिरामध्ये सद्यस्थितीत वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती प्राधिकरणाचे पात्र प्रकल्पग्रस्त नसल्याने त्यांना प्राधिकरणाद्वारे मुलभूत सुविधा पुरविण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच सदर संक्रमण शिबिरे पोलीस बंदोबस्त प्राप्त होईल त्यानुसार टप्पाटप्प्याने निष्कासित करण्याचे नियोजित आहे.

(५) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांनी बाधित पात्र प्रकल्पग्रस्तांचे वेळोवेळी शासनाच्या पुनर्वसन धोरणानुसार पुनर्वसन करण्यात आलेले आहे.

मेट्रो ३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.ही यंत्रणा कार्यरत असून, याबाबत अद्याप प्रकल्पग्रस्तांचे विस्थापन झालेले नसल्याने पुनर्वसनाची कार्यवाही सुरु झाली नाही. सदर प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांच्या (MUTP) धोरणानुसार करण्याचे प्रस्तावित आहे.

मुर्तिजापूर (जि.अकोला) ग्रामीण क्षेत्रात पोलीस स्टेशन स्थापन करण्याबाबत

(७८) * १११८५ श्री.राजेंद्र मुळक, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुर्तिजापूर (जि.अकोला) पोलीस स्टेशनच्या हद्दीत १६२ ग्रामीण क्षेत्र येत असून एक लक्ष साठ हजार इतकी लोकसंख्या असणाऱ्या येथील पोलीस स्टेशनला १२० कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर असून केवळ ७० कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच मुर्तिजापूर ग्रामीण क्षेत्रात पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन झाल्यास अर्ध अधिक पोलीसांची भरती शहर पोलीस ठाण्यातून करावी लागणार आहे. याकरिता शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुर्तिजापूर (जि.अकोला) पोलीस स्टेशनची एकूण मंजूर पदसंख्या ११२ असून त्यापैकी ७९ पदे कार्यरत असून, ३३ पदे रिक्त आहेत.

(२), (३) व (४) महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या नवनिर्मिती ६१४९४ पदनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पोलीस अधिक्षक, अकोला यांच्या आस्थापनेवर मुर्तिजापूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाणे निर्माण करणेबाबत शासनाची मान्यता झाली असून त्याकरीता विविध शाखा व विविध संवर्गाकरीता एकूण ८२ पदे देण्यात आलेली आहेत. त्यानुसार लवकरच सदर पोलीस स्टेशन कार्यान्वित होणार आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नियोजित वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध

(७९) * १२४१२ श्री.कपिल पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नियोजित वाढवण बंदराच्या विरोधात डहाणू तालुक्यातील १९ गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमर, डायमेकर आणि आदिवासी यांनी दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास शंखोदरावर प्रचंड निषेध सभा घेतली, हे खरे आहे काय,

(२) डहाणूचे पर्यावरण सुरक्षित करणारे नोटीफिकेशन कायम ठेवून बंदर प्रकल्प रद्द करावा या मागणीबाबत शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे काय,

(३) असल्यास, त्याचे स्वरूप काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास शंखोदरावर निषेध सभा घेतली गेल्याबाबत निदर्शनास आले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

वाढवण जेथे जवाहरलाल नेहरू बंदर विश्वस्त यांचे सॅटेलाईट पोर्ट निर्माण करण्याकरिता शासनाच्या मान्यतेअंती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि जवाहरलाल नेहरू बंदर विश्वस्त यांचेमध्ये दिनांक ५.६.२०१५ रोजी परस्पर सामंजस्य करार स्वाक्षांकीत करण्यात आला आहे.

सदर प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची कार्यवाही जवाहरलाल नेहरू बंदर विश्वस्त यांचेमार्फत करण्यात येत आहे.

परभणी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्या गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत

(८०) * १४००१ श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.गुहे यांच्या मनमानी कारभाराबाबत आर्थिक लुटीची व अकोला महानगरपालिकेतील गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी यांनी संचालक, नगरपालिका प्रशासन, वरळी व विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री गुहे यांच्या मनमानी तथा अडवणूकीच्या कारभाराबाबत तसेच आर्थिक त्रुटी सोबतच अकोला म.न.पा मधील गैरप्रकारांची संचालक स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी काय निष्पन्न झाले, तसेच त्यांना निलंबित करण्यात आले आहे काय व त्यांच्या नियमबाहय मालमत्तेची चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२), (३) व (४) श्री. गुट्टे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, परभणी यांच्या कथित गैरप्रकारांची नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत चौकशी सुरु आहे.

तसेच श्री. गुट्टे, तत्कालीन उप आयुक्त यांच्याकडे आयुक्त अकोला महानगरपालिका या पदाचा कार्यभार असलेल्या कालावधीतील अनियमिततेची जिल्हाधिकारी, अकोला यांच्या मार्फत चौकशी सुरु आहे.

मेट्रो-३ प्रकल्पासाठी नरिमन पॉईंट परिसरातील राजकीय पक्षांबरोबरच शासकीय कार्यालयांचे स्थलांतर होणार असल्याबाबत

(८१) * ११९९३ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.प्रकाश गजभिये : तारांकित प्रश्न क्रमांक ८४२५ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संपूर्ण भूमिगत असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पासाठी नरिमन पॉईंट परिसरातील राजकीय पक्षाबरोबरच शासकीय कार्यालयांना निर्वासित व्हावे लागणार असून राजकीय पक्षांसाठी बॅलॉर्ड पिअर येथील बीपीटीच्या जागेत सोय करण्यात येणार असून सर्वच राजकीय पक्षांनी या जागेला पसंती दर्शवली असून तेथे त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे व त्याबाबतचा अंतिम निर्णय मा.मुख्यमंत्री घेणार आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई मेट्रो रेल्वे-३ प्रकल्पासाठी फ्री प्रेस जर्नल मार्गावरील कुटीरांमध्ये (बॅरेक्समध्ये) कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्ष व शासकीय कार्यालयांकरीता तात्पुरत्या स्थलांतराबाबत शासनाने दिनांक २१ ऑक्टोबर, २०१५ रोजी निर्णय घेतला आहे.

(२) व (३) सदर कार्यालयांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने उपलब्ध केलेल्या ठाकरसी हाऊस या इमारतीमधील जागा निर्देशित करण्यात आली असून संबंधीतांशी भाडे कराराची प्रक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या स्तरावर सुरु आहे.

पंढरपूर शहरातील पोलीस वसाहतीमधील समस्या दूर करण्याबाबत

(८२) * ११३७५ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंढरपूर शहर पोलीस वसाहतीत अनेक दिवसांपासून अस्वच्छता असून परिसरातील गटारी साफ केल्या जात नसल्याने घाण, दुर्गंधी वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच येथे नियमित पाणी पुरवठाही होत नाही, याशिवाय घरांच्या दुरुस्तीची ही गरज असल्याचे निवेदन येथील महिलांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर वसाहतीतील समस्या दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) पंढरपूर नगरपरिषदेमार्फत पोलीस वसाहतीमध्ये पुढीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात:-

- १) नियमितपणे गटारे साफ केली जातात.
- २) मोफत घटागाडीद्वारे दररोज कचरा गोळा करण्यात येतो.
- ३) शहराप्रमाणे पोलीस वसाहतीमध्ये पाणीपुरवठा केला जातो.

पोलीस वसाहतीच्या परिसरातील इमारतींच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रु.११५.५० लक्ष इतक्या रकमेचा प्रस्ताव असून निधीच्या उपलब्धतेनुसार कामे पूर्ण करण्याचे त्या विभागाचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील लालबाग पोलीस चौकी बहुतांशवेळी बंद असल्याबाबत

(८३) * ११४३९ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील लालबाग परिसरातील हिरामण हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ काळा चौकी पोलीस ठाण्यांतर्गत येणारी लालबाग पोलीस चौकी बहुतांशवेळी बंद असल्यामुळे कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस चौकी चौवीस तास कार्यरत ठेवून तेथे पोलीस तैनात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मुंबई लालबाग परिसरातील हिरामाणी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ काळाचौकी पोलीस ठाण्या अंतर्गत येणारी लालबाग पोलीस चौकी ही नेहमी उघडी असते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सदर चौकीमध्ये वर्षभर दिवसा व रात्री पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील वरळी, प्रभादेवी, लोअरपरेल व एलफिस्टन या जी-दक्षिण प्रभागात साथीच्या रोगात वाढ झाल्याबाबत

(८४) * ११२९९ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील वरळी, प्रभादेवी, लोअर परेल, एलफिस्टनचा संपूर्ण परिसर असलेला जी- दक्षिण प्रभागाला सध्या साथीच्या आजाराने वेढले असून डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर असलेल्या या विभागात डेंग्यू, मलेरिया या आजारांचे प्रस्थ वाढले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या विभागातील मोठ्या प्लॉटवर सुरु असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या साईटवर १८ ठिकाणी डासांची पैदास निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यामुळे पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाने विकासकाला स्टॉप वर्कची नोटीस बजावली व ती दोनच दिवसात मागे घेतली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, डासांची मोठ्या प्रमाणात पैदास असलेल्या विकासकाला सूट देणाऱ्या अधिका-यांवर शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

- (२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागातील एका इमारतीच्या बांधकामाच्या साईटवर १४ ठिकाणी डासांची पैदास आढळली होती.
- (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दिनांक १०.०७.२०१५ रोजी विकासकास स्टॉप वर्क नोटीस बजावली होती. तथापि स्टॉप वर्क नोटीसमध्ये नमूद केलेल्या बाबींची पूर्तता विकासकाने केल्यानंतर महानगरपालिकेने सदर नोटीस दिनांक १५.०७.२०१५ रोजी मागे घेतली.
- (४) विकासकास अधिकाऱ्यांनी कोणतीही सूट दिलेली नसल्याने अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईंदर शहरात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्यालय अन्य ठिकाणी हलविण्यात येत असल्याबाबत

(८५) * ११६४९ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा-भाईंदर शहरात अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्यालय बाजार स्थापित करावयाच्या नावाखाली हटविण्यात येणार असल्याचे माहे ऑक्टोबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नियोजित बाजारासाठी मुख्यालय परिसरात अर्धवट अवस्थेतील पाण्याची टाकी पाडण्यात येणार असल्याने त्यावर झालेल्या लाखो रुपयांचा खर्च वाया जाणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून भाईंदर (पश्चिम) आरक्षण क्र. १३२ या ठिकाणी अद्यावत अग्निशमन केंद्राची नवीन इमारत बांधण्यात आली असल्याने त्या जागेत अग्निशमन केंद्र हलविण्यात येणार आहे.

(२) हे खरे नाही,

सदर अग्निशमन केंद्र इमारत परिसरात अर्धवट अवस्थेत असलेली पाण्याची टाकी मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून बांधून कार्यान्वित करण्यात येणार असल्याने खर्च वाया जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

एमएमआरडीए मधील अधिकारी श्री.आर.रमन्ना यांची मुळ नियुक्ती ही चुकीच्या पध्दतीने झाल्याबाबत

(८६) * ११११४ अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एमएमआरडीएमधील अधिकारी श्री.आर.रमन्ना यांची मुळ नियुक्ती ही चुकीची झाली असल्यामुळे शासनाने दिनांक ११ ऑक्टोबर, २००४ च्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एमएमआरडीए प्रशासनाने श्री.रमन्ना यांना विशेष मदत करून सेवेतून मुक्त न करता त्यांची नव्याने नेमणूक सेवेने खुल्या प्रवर्गातील परिवहन नियोजक या पदावर करणे, याआधी मागासवर्गीयांसाठी (अनूसूचित जाती) याचा लाभ घेणा-या श्री.रमन्ना यास त्यानंतर सरळ सेवेत समाविष्ट करून घेण्यात येणे, सदर अमराठी अधिकारी श्री.रमन्ना यांची मुळ नियुक्ती चुकीची असल्यामुळेच शासनाने कार्यवाहीचे आदेश दिलेले असतानाही एमएमआरडीएने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी श्री.आर. रमण्णा यांच्या नियुक्तीबाबत अनियमितता झाल्याने याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास आवश्यक कार्यवाही करण्याबाबत दिनांक ११.१०.२००४ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.

(२) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या अधिकाऱ्याची १० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झालेली असल्याने त्यांना सेवेतून कमी करणे योग्य होणार नाही, असे मत दर्शवून या अधिकाऱ्यांना खुल्या प्रवर्गात दाखविण्यास मान्यता देण्याची विनंती दिनांक २५.०८.२०१४ च्या पत्रान्वये केलेली होती. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस संरक्षण देण्याच्या अनुषंगाने शासनाचे कोणतेही शासन निर्णय नसल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिनांक १८.०४.२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(३) व (४) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील मागासवर्गीयांसाठीच्या पदावरील अनियमित नियुक्त्या/पदोन्नत्या याबाबत पडताळणीकरण या अनियमिततेस जबाबदार असलेल्या दोन सहायकांना ठपका ठेवण्याची शिक्षा देण्यात आली आहे. दरम्यान प्राधिकरणाने श्री. रमण्णा यांना त्यांच्या दिनांक २२/१२/२०१४ च्या स्वेच्छा निवृत्ती च्या अर्जानुसार दिनांक २१ जानेवारी, २०१५ पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बालमजूरीच्या निर्मुलनासाठी व्यापक धाडसत्रे राबविण्याबाबत

(८७) * ११४९३ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा. जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथे बालमजूरी या अनिष्ट प्रथेच्या उच्चाटनासाठी जिल्ह्यातील धोकादायक उद्योगांमध्ये पॉकेटस् निश्चित करून व्यापक प्रमाणात धाडसत्रे राबवावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी केली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार शासनाने जिल्ह्यात बालमजूरीच्या निर्मुलनासाठी व्यापक धाडसत्रे राबविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) जिल्हा कृतीदलाच्या दिनांक ०७.०९.२०१५ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात धाडसत्रे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या, ही वस्तुस्थिती आहे.

(२) व (३) जिल्हा कृतीदलामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात नियमितपणे धाडसत्रे आयोजन करण्यात येते, तसेच बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येते.

कोल्हापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर, २०१५ पासून दोन धाडसत्रे आयोजित करून २२ आस्थापनांमध्ये बालकामगारांचे उच्चाटन होण्यासाठी पडताळणी करण्यात आली आहे.

**मुंबईत गिरणी कामगारांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत
 १० हजार घरे देण्याची मा.मुख्यमंत्री यांनी केलेली घोषणा**

(८८) * १२११० श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत येत्या वर्षाअखेर गिरणी कामगारांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत १० हजार घरे देण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री यांनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.मुख्यमंत्री यांच्या घोषणेनुसार गिरणी कामगारांना घराचे वाटप करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

एम.एम.आर.डी.ए. मार्फत प्राप्त होणाऱ्या ४८०० सदनिका व म्हाडामार्फत दुसऱ्या टप्प्यांतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिकांपैकी डिसेंबर, २०१५ पर्यंत एकूण ५२०० सदनिका अशा एकूण १०,००० सदनिका उपलब्ध करून देणेची घोषणा करण्यात आलेली आहे.

(२) एम.एम.आर.डी.ए. च्या पनवेल येथील प्रकल्पामध्ये १६० चौ.फुटाच्या ४८०० सदनिका तयार झालेल्या आहेत. सदर सदनिकांच्या किंमती व वितरणासंदर्भात प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग यांचेकडे सर्व संबंधिताची बैठक पार पडलेली असून यासंदर्भात शासनाकडून अंतिम निर्णय संकल्पित आहे.

म्हाडामार्फत प्रगतीपथावर असलेल्या ५२०० सदनिकांपैकी २६३४ सदनिकांची लॉटरी जानेवारी, २०१६ पर्यंत काढण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत पदपथांवर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत

(८९) * १२०२६ श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत रेल्वेस्थानकाजवळ, पदपथांवर वडापाव, भाजीपाव, भेळपुरी आदी खाद्यपदार्थांच्या गाड्या व रस्त्यालगत असलेल्या उपहारगृहांनी पदपथावर केलेले अतिक्रमण हटविण्याबाबतचे आदेश मा.पालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक पालिका आयुक्तांना दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने किती कालावधीत पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) रस्त्यालगत / पदपथावरील अतिक्रमणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दैनंदिन कारवाई करण्यात येते.

दिनांक ०८ ऑक्टोबर, २०१५ ते ३० नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत रस्त्यालगत / पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या ३७२८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कुर्ला (प) येथील सिटी किनारा या हॉटेलमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याबाबत

(९०) * १४०१० श्री.संदिप बाजोरिया, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कुर्ला (प) मुंबई येथील कोहिनूर मॉल जवळच्या होली क्रॉस चर्च समोर असलेल्या सिटी किनारा या हॉटेल मध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ८ व्यक्तींचा जळून मृत्यू झाल्याची घटना दिनांक १६ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे काय, तपासाचे निष्कर्ष काय आहेत,
- (३) या सिटी किनारा हॉटेलने केलेले पोटमाळ्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, हे खरे आहे काय, तसेच सदर अपघात प्रकरणी या हॉटेल मालकाविरोधात काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) मृतांच्या नातेवाईकांना वा जखमींना काय आर्थिक मदत देण्यात आली वा येत आहे,
- (५) तसेच, उपरोक्त प्रकरण लक्षात घेता मुंबईतील ग्रेड १, ग्रेड २ व ग्रेड ३ च्या सर्व हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय शासनाने माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
- (६) मुंबई सह राज्यातील उपहारगृहामध्ये अग्निशमन व्यवस्था नसल्याने होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
- श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.
- (२), (३) व (४) सदर प्रकरणी विनोबा भावे नगर, पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २८०/१५ भा.द.वि.स. कलम ३०४, ३०४(२), २८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
- सदर गुन्ह्यामध्ये एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून, गुन्हा तपासाधीन आहे.
- (५) होय.
- (६) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ व अग्नि सुरक्षेबाबत शासनाने वेळोवेळी परिपत्रकान्वये सूचना निर्गमित केल्या आहेत.
- (७) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळांची विकास कामे प्रलंबित असल्याबाबत

- (९१) * ११५५९ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) महाराष्ट्रात पर्यटनाला वाव मिळावा म्हणून केंद्र शासनाने दोन वर्षापूर्वी मेगा सर्किट योजनेत औरंगाबाद शहराला २३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला,

या योजनेतर्गत मजनु हिल येथील टेकडीवर रोझ गार्डन उभारणे, हॉटेल कार्तिकी ते भडकलगेट पर्यंत दुभाजक टाकणे आदी कोट्यवधी रुपयांची कामे सुरु करण्यात आली, परंतु आता केंद्र शासनाने ही योजनाच रद्द केली असल्यामुळे एमटीडीसी आणि महापालिका संकटात सापडली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने प्रश्नाधीन कामांसाठी रु. २३४३.२० लक्षाच्या कामांना मंजूरी देऊन रु. ४६८.६४ लक्ष निधी वितरीत केला होता. उर्वरित निधीसाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र केंद्र शासनाने वित्तीय वर्ष २०१५-२०१६ वर्षात या योजनेसाठी तरतूद न केल्यामुळे निधी वितरीत करता येणार नाही, असे कळविलेले आहे.

(२) व (३) केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

आर्णी (जि.यवतमाळ) येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याबाबत

(९२) * १३४१९ श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसिल समितीजवळ दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम माहे सप्टेंबर, २०१३ मध्ये वा त्यादरम्यान पूर्ण होऊनही उद्घाटन न केल्याने सुरु करण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन करून कामकाज सुरु करणेबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

आर्णी, जिल्हा यवतमाळ येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन दिनांक २९ नोव्हेंबर, २०१५ रोजी करण्यात आले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात वृत्तपत्रांच्या माध्यमातून देण्यात येणा-या जाहिराती
संदर्भातील परिपत्रक रद्द करण्याबाबत

(९३) * ११००४ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात वृत्तपत्रांच्या माध्यमातून देण्यात येणा-या विविध कामांच्या निविदांबाबत असणारी सविस्तर माहितीची जाहिरात दिनांक २३ मे २०१३ रोजीच्या क्रमांक-जाहीरात/ई-टेंडर/२०१३/का-५/४१३ शासन परिपत्रकानुसार रद्द करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शासन परिपत्रकानुसार जाहिरातीची विस्तृत माहिती वर्तमानपत्रांद्वारे देण्याचे बंद करून ज्या संकेतस्थळावर सदर विकास कामांच्या ई-टेंडरींगबाबत विस्तृत माहिती उपलब्ध असूनही त्याबाबतची केवळ संक्षिप्त, त्रोटक स्वरूपातील माहिती वर्तमानपत्रांद्वारे प्रसिध्द करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विकास कामांमध्ये बहुतांश कामे ही ग्रामीण भागातील असल्यामुळे व ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधेकरीता पाहिजे ती गती (speed) सतत उपलब्ध होत नसल्यामुळे सदर परिपत्रकात बदल वा सदर परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे काय,

(४) नसल्यास, न करण्याची कारणे व पर्यायी व्यवस्था कोणती आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) खरे आहे,

सामान्य प्रशासन (माहिती व तंत्रज्ञान) विभागाच्या दिनांक १९ जानेवारी, २०१३ च्या, शासन निर्णयानुसार रु. १० लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामाबाबत ई-निविदा कार्यप्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यानुसार निविदेची सविस्तर माहिती ही संकेतस्थळांवर उपलब्ध असल्यामुळे, पुन्हा वर्तमानपत्रामध्ये सविस्तर जाहिरात न देता, संक्षिप्त जाहिरात देण्याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिनांक २३ मे, २०१३ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) व (४) नाही.

ई-निविदेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे, पुन्हा वर्तमानपत्रामध्ये सविस्तर जाहिरात देण्याची आवश्यकता नाही.

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा व
साठ वर्षांचे निवृत्ती वय करण्याबाबत

(९४) * ११८६६ श्रीमती स्मिता वाघ, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा व साठ वर्षांचे निवृत्ती वय करण्याचा शासनाचा विचार आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, याबाबत शासनाने निश्चित योजना तयार केली आहे काय,
 (३) नसल्यास, याबाबत शासन विचार करणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय शासनाचे विचाराधीन आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे लाभ जसेच्या तसे राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे शासनाचे धोरण नाही.

तथापि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासंदर्भात आर्थिक व प्रशासकीय बाबींचा विचार करून प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

**उल्हासनगर (जि.ठाणे) महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे पालन न करता
 रस्त्यावर पेव्हर ब्लॉकची कामे केल्याबाबत**

(९५) * ११६२३ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

सम्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर (जि.ठाणे) महापालिका आयुक्तांनी माहे मार्च, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान रस्त्यावर पेव्हर ब्लॉकची कामे करण्यास मनाई केली असतानाही शहर अभियंत्यापासून कनिष्ठ अभियंत्यापर्यंत सगळ्यांनीच आयुक्तांच्या आदेशाचे पालन न करता सपना गार्डन समोरील काँक्रीट रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविले असल्याचे दिनांक १२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, दिनांक १ मार्च, २०१४ ला पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला पेव्हर ब्लॉकच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने सदरची कामे जास्त काळ टिकत नसल्याने पेव्हर ब्लॉकची कामे न करण्याचे आदेश दिले होते, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, प्रशासनाचे आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांनी माहे २०१४ मध्ये रस्त्यावर पेव्हर ब्लॉकची कामे करण्यास मनाई केली असतांनाही सपना गार्डन समोरील काँक्रीट रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविले असल्याचे माहे ऑगस्ट २०१५ रोजी निदर्शनास आले.

तथापि सपना गार्डन समोरील काँक्रीट रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम हे महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेले नसून या कामाचे प्राकलन किंवा निविदा कारवाई सुध्दा महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली नाही.

त्यामुळे शहर अभियंत्यापासून कनिष्ठ अभियंत्यापर्यंत सर्वांनीच आयुक्तांच्या दिनांक ०१ मार्च, २०१४ रोजीच्या आदेशाचे पालन न करता सपना गार्डन समोरील काँक्रीट रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविले हे खरे नाही.

(२) होय, हे खरे आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना
 स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत**

(९६) * १२६८२ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ९८५४ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका हद्दीतील दुषित पाणीमुळे हजारो आबाल-वृद्ध नागरिकांना माहे सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान गॅस्ट्रो, डायरिया तसेच अॅमोबियासीस आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालेगांव महानगरपालिकेला गिरणा धरणातून मिळणारे पाणी दुषित असणे, बेकायदेशीर नळ जोडणी केलेल्यांनी मुख्य पाईपलाईनला छिद्रे करणे, पाईपलाईन गळती तसेच मोसम नदीच्या पात्राद्वारे अत्यंत दुषित पाणी, विषारी केमिकल, रसायन मिश्रीत तसेच जनावरांचे मांस-रक्त आणि ड्रेनेजचे सांडपाणी गिरणा धरणात जावून मिळत असल्याने मालेगांव येथे पिण्याचा दुषित पाणीपुरवठा होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शहराच्या मध्य भागातून वाहणारी मोसम ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदुषित नदी झाली असून प्लॅस्टिक कचरा, नाले, घाण, जनावरांचे मांस-रक्त, उघड्यावरील शौच यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, प्रश्न भाग (२) व (३) च्या अनुषंगाने येथील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यास्तव विविध मार्गाने होणारे पाण्याचे प्रदुषण रोखण्याकरिता भुयारी गटारी योजना राबविणे आणि गटारीद्वारे नदीपात्रात येणारे सर्वप्रकारचे दुषित पाणी रोखणे, त्यावर प्रक्रिया करणेसंबंधी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

मालेगाव शहरात उन्हाच्या प्रकोपामुळे व अनिश्चित हवामानामुळे माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये गॅस्ट्रो आजाराचे १६४ रुग्ण, डायरीया आजाराचे ८८३ रुग्ण व अॅमोबियासीस आजाराचे ८७ रुग्ण दाखल झाले होते.

मालेगाव महानगरपालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठा शुध्द असून, सदर पाण्याची नियमितपणे रासायनिक व जैविक चाचणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, नाशिक यांचेमार्फत करण्यात येते.

(२), (३) व (४)

- मालेगाव महानगरपालिकेला गिरणा धरणापासून मिळणाऱ्या रॉ वॉटर व शहराला पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची नियमितपणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, नाशिक यांचेकडून तपासणी करण्यात येत असून पाण्यात दुषित तत्वाची रसायने आढळून आली नाहीत.
- तसेच बेकायदेशीररित्या नळ जोडण्या, मुख्य पाईपला छिद्र करणे, पाईपलाईन गळती होऊ नये, याबाबत महानगरपालिकेच्या भरारी पथकामार्फत संबंधितांविरुध्द तात्काळ कारवाई करण्यात येते.
- शहराच्या मध्य भागातून वाहणारी मोसम नदी ही अनियमित नदी असून शहरात भुयारी गटार योजना कार्यान्वित नसल्याने उघड्या नाल्यातील सांडपाणी काही प्रमाणात मोसम नदीत येते.
- मात्र महानगरपालिकेमार्फत नदीतील प्लास्टीक, घाण, कचरा प्रत्येक १५ दिवसांत सफाई मोहीम हाती घेऊन नदी स्वच्छ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते.
- महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरीकांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत १०६४१ लाभार्थींसाठी शौचालय बांधण्यात येणार असून अनुदानाचा पहिला हप्ता संबंधितांना वितरीत करण्यात आला आहे.
- नदी प्रदुषण रोखण्यासाठी नदी कृती आराखडा तयार करण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
- शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्याकरीता तसेच विविध मार्गांनी होणाऱ्या पाण्याचे प्रदुषण रोखण्याकरीता केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.
- सदर भुयारी गटार योजना कार्यान्वित झाल्यानंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दुषित पाणी, घरगुती सांडपाणी गोळा करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे शक्य होईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा ते रोहे या जलमार्गाबाबत

(९७) * १३३८८ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा ते रोहे या जलमार्गावर इतर २ जलमार्गाचा समावेश विकास आराखड्यात केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विकसित करावयाच्या उर्वरित २ जलमार्गाची नावे काय आहेत तसेच त्यांचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, सदर जलमार्गाच्या विकास आराखड्यात कोणकोणती कामे प्रस्तावित करण्यांत आली आहेत,
- (४) असल्यास, सदर जलमार्गाची कामे केव्हा सुरु होतील अशी अपेक्षा आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) रेवदंडा खाडीचा जलमार्गाचा राज्यस्तरावर कोणताही विकास आराखडा तयार करण्यात आलेला नाही. तथापि रायगड जिल्ह्यातील सावित्री/बाणकोट खाडीतील जलमार्ग हा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित केलेला आहे. तसेच राजपूरी खाडी जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्याबाबत सादर करण्यात आलेल्या पुर्नप्रस्तावास अनुसरून Ministry of Shipping ने त्यास तत्वतः मान्यता दिली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाकडून पद भरतीसाठी मागणीपत्र सादर न झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक कोलमडले असल्याबाबत

(९८) * १३५२५ श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाकडून पद भरतीसाठी मागणीपत्र सादर न झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक कोलमडले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने पदाच्या संख्येबाबत लोकसेवा आयोगास कळविणेबाबत विलंब करण्याची कारणे काय आहेत,
- (३) तसेच, राज्यात रिक्त असलेल्या पदांचा तपशील तातडीने लोकसेवा आयोगास कळविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) आयोगाच्या काही स्पर्धा परीक्षा मागणीपत्र न आल्याने झाल्या नाहीत हे खरे आहे.

(२), (३) व (४) शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेची पदे दीर्घकाळ रिक्त राहू नयेत यासाठी विहित कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना व भरती प्रक्रियेचे वेळापत्रक शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक ८.४.२०११ अन्वये निर्गमित केले आहे. तसेच शासन परिपत्रक दिनांक १२.९.२०१४ व अर्ध शासकीय पत्र दिनांक ६.५.२०१५ अन्वये सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दिनांक १ डिसेंबर, २०१५ च्या पत्रान्वये संबंधित विभागांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविण्यात आले नाही, त्याबाबतची कारणे मागविण्यात आली आहेत. तसेच लोकसेवा आयोगास मागणीपत्र त्वरीत पाठविण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत.

**मुंबईतील सानेगुरुजी मार्गावरील १४५ एफ शिंदे चाळीच्या
संक्रमण शिबीरातील इमारतीच्या पुनर्बांधणीबाबत**

(९९) * १३९६७ श्री.विजय सावंत : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संक्रमण शिबीरात गत २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १४५ एफ शिंदे चाळ, साने गुरुजी मार्ग, मुंबई-१३ या इमारतीच्या पुनर्बांधणी योजनेअंतर्गत भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडून मंजूर होऊन मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदरहू प्रस्तावावर शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, सदरहू प्रस्तावावर किती कालावधीत कार्यवाही होणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) इमारत क्रमांक १४५ एफ, शिंदे चाळ, साने गुरुजी मार्ग व त्यालगतच्या इमारतीच्या भूसंपादनाच्या प्रस्तावास म्हाडाकडून दिनांक २७.९.१९९३ रोजी मान्यता देण्यात आली होती. जमीन मालकाने पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केल्याने भूसंपादन स्थगित ठेवण्यात आले होते. सदर योजना ही रेल्वेलगत असल्याने व त्यामुळे विकास कामास असलेली मर्यादा तसेच ना.म.जोशी रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झाल्यामुळे, योजना व्यवहार्य होण्याच्यादृष्टीने लगतच्या करमणुकीच्या मैदानाचे आरक्षण बदल करणे आवश्यक झाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सदर आरक्षण बदलास मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेवून अद्यापही याबाबतचे अंतिम आदेश न झाल्याने भूसंपादनाचा प्रस्ताव

प्रलंबित राहिला आहे. आरक्षण बदलाच्या आदेशानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव म्हाडाच्दारे शासनाकडे सादर होणे प्रस्तावित आहे.

(२) सद्यःस्थितीत प्रश्न उदभवत नाही.

(३) नियमोचित प्रशासकीय कार्यवाही करून गुणवत्तेवर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उदभवत नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींची वयोमर्यादा वाढविणेबाबत

(१००) * १४०२२ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम मोठा असल्याने विद्यार्थी परीक्षा पास होत नाहीत व त्याच बरोबर त्यांचे वेळापत्रकही निश्चित नसते तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी उशिरा सुरु करतात, यामुळे इतर राज्यांप्रमाणेच खुल्या गटाची वयोमर्यादा ४० वर्षे करावी व मागासवर्गीय गटाची वयोमर्यादा ४२ वर्षे करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, पोलिस उपनिरीक्षक पदाची वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३३ वर्षे करावी अशीही मागणी आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) राज्यात लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ इतकी असून इतर राज्याप्रमाणेच खुल्या गटाची वयोमर्यादा ४० वर्षे करणेबाबत मागणी प्राप्त झाली आहे.

(२) पोलीस उपनिरीक्षक पदाची वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३१ वर्षे करावी अशीही मागणी प्राप्त झाली आहे.

(३) व (४) प्राप्त मागणीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादा वाढविण्याची बाब शासन स्तरावरून तपासण्यात येत आहे.

तांडाखैरीतील बीपीटी फार्म हाऊसमध्ये (जि.नागपूर)

एका विद्यार्थीनीचा झालेला मृत्यू

(१०१) * ११९६२ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तोंडाखैरीतील बीटीपी फार्म हाऊसमध्ये (जि. नागपूर) दिनांक १३ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या सुमारास पूर्वा संजय हेडाऊ या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाला, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, याच फार्म हाऊसमध्ये काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे एका तरुणाचा मृत्यू झाला आणि कळमेश्वर पोलीसांकडे निनावी व्यक्तीने त्याबाबत माहिती देऊनही त्याची दखल घेतली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) कामठी खैरी, कळमेश्वर या ठिकाणच्या फार्महाऊस, रिसॉर्ट आणि बार रेस्टॉरंट मध्ये १६ ते २२ वर्ष वयोगटातील विद्यार्थींच्या रेव्ह पार्टीचे आयोजित केल्या जात आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे,
- (५) तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

तोंडाखैरीतील बीटीपी फार्म हाऊसमध्ये (जि.नागपूर) दिनांक १०/०९/२०१५ रोजी पूर्वा हेडाऊ ही आपल्या मित्र-मैत्रिणींसह वाढदिवसाकरिता आली असता सदर फार्म हाऊसमधील स्विमिंग टॅकच्या पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

(२) अंशतः खरे आहे.

पोलीस स्टेशन हडकेश्वर येथून मार्ग क्र.००/१५, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १७४ च्या अनुषंगाने कागदपत्र कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे दि. १४/०९/२०१५ रोजी प्राप्त झाली. त्या अनुषंगाने गु.र.क्र.२३५/१५, भा.दं.वि. कलम ३०४ (अ), मुंबई दारुबंदी कायदा सहकलम ६८, ८६, मुंबई पोलीस कायदा सहकलम ३३,१३१,१३४ अन्वये बीटीपी फार्म हाऊसच्या मालकाविरुद्ध दि.१४/०९/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) फार्म हाऊसमध्ये मुलांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु रेव्ह पार्टीकरिता फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याची तक्रार प्राप्त नाही.

(४) या प्रकरणी चौकशीअंती फार्म हाऊसच्या मालकाने फार्म हाऊसचा सार्वजनिक मनोरंजनासाठी वापर व खाद्यगृहाबाबत परवाना नसताना फार्म हाऊस भाड्याने देऊन खाद्यपदार्थ व दारु पिण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली व डी.जे. वाद्य उपलब्ध करून दिले. तसेच स्विमिंग टॅकचा वापर करतांना जिवीत हानी होऊ नये म्हणून जिवनरक्षक उपाययोजना करण्यात हयगय केली व बचाव करण्याकरिता प्रशिक्षित व्यक्ती न ठेवता निष्काळजीपणे स्विमिंग टॅक उपलब्ध करून दिल्यामुळे वेगवेगळे २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(५) बीटीपी फार्म हाऊसच्या मालकाविरुद्ध गु.र.क्र.२३४/१५, भा.दं.वि. कलम ३०४ (अ), मुंबई दारुबंदी कायदा सहकलम ६८, ८६, मुंबई पोलीस कायदा सहकलम ३३, १३१, १३४ अन्वये दि. ०८/०९/२०१५ रोजी आणि गु.र.क्र.२३५/१५, भा.दं.वि. कलम ३०४(अ), मुंबई दारुबंदी कायदा सहकलम ६८, ८६, मुंबई पोलीस कायदा सहकलम ३३,१३१,१३४ अन्वये दि. १०/०९/२०१५ रोजी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपीस अटक करण्यात आली असून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे मेट्रो प्रकल्पाबाबत

(१०२) * ११८८८ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७५३८ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे मेट्रो प्रकल्पाची भूमिपूजन याच वर्षात म्हणजे डिसेंबर, २०१५ पर्यंत करण्यात येईल, अशी घोषणा मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक ८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या दरम्यान लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या वेळी उत्तरादाखल भाषणात केली तसेच दिनांक ६ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास ठाणे येथील शासकीय कार्यक्रमाचे वेळी देखील पुन्हा तीच घोषणा केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००९ पासून ते आजतागायत ठाणे येथील लोकप्रतिनिधींनी आग्रही मागणी करित असताना देखील या प्रकल्पासंदर्भात कार्यवाही न होण्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच या प्रकल्पाचे कामास प्रत्यक्षात केव्हापासून सुरुवात करण्यात येणार आहे व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) वडाळा-घाटकोपर-तीन हात नाका (ठाणे) - कासारवडवली या बहुतांश भुयारी मेट्रो रेल्वे मार्गाच्या माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार या प्रकल्पास मंजूरी देण्याची बाब तपासण्यात येत होती.

तथापि, दरम्यानच्या काळात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढील ३-४ वर्षात मेट्रो रेल्वे प्रकल्पांची त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई मेट्रो बृहत आराखड्याचे पुनरावलोकन, अद्यावतीकरण आणि संभाव्य उन्नत मेट्रो मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो रेल महामंडळ यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून त्यामध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे (तीन हात नाका) - कासारवडवली मेट्रो मार्ग अंतर्भूत आहे.

या मार्गाचा सुधारित सुसाध्यता अभ्यास अहवाल दिल्ली मेट्रो रेल महामंडळाकडून जानेवारी, २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यावर आवश्यक त्या मंजूरीसह सदर प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे नियोजित आहे.

मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाबाबत तसेच त्यांच्या १२५ व्या जयंती वर्षाबाबत

(१०३) * १२२९५ श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.शरद रणपिसे, अॅड.अनिल परब, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक ३८५८ ला दिनांक ११ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी शासनाकडे किती विकास आराखडे प्राप्त झाले आहेत व त्यापैकी शासनाने कोणत्या विकास आराखड्यास मंजूरी दिलेली आहे,
- (२) इतर विकास आराखडे व मंजूर केलेल्या आराखड्यांचे स्वरूप काय आहे व या स्मारकाच्या कामास केव्हा सुरुवात करण्यात येईल,
- (३) तसेच, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त दिनांक १४ एप्रिल, २०१५ ते १४ एप्रिल, २०१६ हे वर्ष राज्य शासनाच्या वतीने समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्त विविध उपक्रमांसाठी रुपये १२५ कोटी मंजूर करण्याचा निर्णय दिनांक २५ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, राज्य शासनाच्यावतीने साजरे करण्यात येणाऱ्या उक्त समता आणि सामाजिक न्याय वर्षात उक्त निधीतून कोणते उपक्रम राबविण्यात येणार असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणती यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे,
- (५) उक्त उपक्रम राबविण्याची सध्यस्थिती काय आहे व दिनांक १५ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत उक्त निधीपैकी किती निधी खर्च करण्यात आला आहे,
- (६) अद्यापही, कोणतेच उपक्रम वा कार्यक्रम राबविले नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण त्यांचेकडे प्राप्त एकूण १० संकल्पना प्रस्तावांपैकी त्यांच्या १३५ व्या बैठकीतील ठरावानुसार मे.शशी प्रभू अॅण्ड असोसिएट्स व M/s. Jakob Macfarlane, Paris या दोन्ही सल्लागारांच्या प्रस्तावांचे मंत्रीमंडळ बैठकीसमोर सादरीकरण केले असून त्यापैकी मे.शशी प्रभू अॅण्ड असोसिएट्स यांचा प्रस्ताव मान्य केला आहे.

(२) स्वारस्य अभिव्यक्तींमधील नियोजनासाठी विचारार्थ बाबींचा सल्लागाराने स्मारकाच्या उद्दिष्टासाठी अॅसेम्बली हॉल, सभागृह, संग्रहालय, वाचनालय, मेन्टन्स स्टाफ क्वार्टर्स, उपहारगृह, स्वच्छतागृह, सुशोभित बगीचे सार्वजनिक चौक, स्मरणिका दुकाने, पार्किंग इ. चा समावेश असावा असे नमूद केले आहे. मे.शशी प्रभू अॅण्ड असोसिएट्स यांच्या प्रस्तावामध्ये बहुतांश बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव हा संकल्पित स्वरूपाचा असून सदर प्रकल्पाचे विस्तृत नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम वास्तुविशारद यांच्याशी करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यामार्फत करण्याचे नियोजित आहे.

(३) अंशतः होय, याबाबतचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ०९ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

(४) व (५) आयुक्त, समाज कल्याण, पुणे व महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर कार्यक्रमाचा निधी आयुक्तांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून कार्यक्रमाच्या समारोपानंतर खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे आयुक्तांकडून शासनास सादर केली जातील.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील लॉकरमध्ये १२ किलो

एम.डी.ड्रगचा साठा निदर्शनास आल्याबाबत

(१०४) * १११५२ श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील लॉकरमध्ये १२ किलो एम.डी.ड्रगचा साठा आढळून आल्याची बाब माहे मार्च २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी सुरुवातीपासूनच पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल हा एम.डी.नसून अजिनामोटो असल्याचा धक्कादायक अहवाल शासकीय प्रयोगशाळेंनी दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) पोलीस प्रशासन, ड्रगज माफीया व प्रयोगशाळा यांनी संगनमताने आरोपींना फायदा व्हावा या हेतूने अहवाल बदलविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) सदर अहवालामुळे व पोलीस तपासात जाणीवपूर्वक ठेवण्यात आलेल्या त्रुटीमुळे सर्व आरोपींची जामिनावर सुटका होऊन या प्रकरणी शासनाची बाजू कमकुवत झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी माहे सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

सदर बाबत जप्त मुद्देमालाची केंद्रीय न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पुर्नतपासणी करून घेण्याबाबत मा.उच्च न्यायालयात अपिल करण्यात आलेले असून न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे.

(३) हे खरे नाही.

(४) हे खरे नाही.

(५) लोकप्रतिनिधींकडून पत्र प्राप्त झाले असून त्यानुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मूल नगरपरिषद (जि.चंद्रपूर) क्षेत्रात ५८ खाजगी ले-आऊट धारकांना
अनधिकृत मंजूरी दिल्याबाबत**

(१०५) * १३८७९ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये, अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७४१५ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मूल नगरपरिषद (जि.चंद्रपूर) क्षेत्रातील सन २००५ ते २०१५ या कालावधीत ५८ खाजगी ले-आऊट धारकांना अनधिकृत बेकायदेशीर मंजूरी देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर बेकायदेशीर ले-आऊटची चौकशी करण्याबाबत सचिव, नगर विकास यांना दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक १ जुलै, २०१५ रोजी वा त्या सुमारास लेखी पत्र देवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू प्रकरणाबाबत शासनाने चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

- (२) सदर प्रकरणी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली होती.
- (३) चौकशी समितीच्या अहवालाबाबत जिल्हाधिकारी यांचे सुस्पष्ट अभिप्राय मागविण्यात आले आहेत. सदर अभिप्राय प्राप्त झाल्यावर त्या आधारे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील शहरात रस्त्यांची झालेली दुरवस्था

(१०६) * ११५९२ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्ह्यातील शहरात रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाले असून सदर खड्डे हे नगरपालिकेकडून माती टाकून बुजविले जात असल्याने रस्त्यांची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली असल्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने येथील रहिवाशांना श्वसनाचे रोग होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील रस्त्याचे खड्डे मातीने बुजविण्यास नगर परिषदेला मनाई करण्याचे आदेश देऊनही या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी येथील नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (1) हे खरे नाही.

(2) हे खरे नाही.

(3) प्रश्न उद्भवत नाही.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराबाबत

(१०७) * १२१६५ श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, अॅड.अनिल परब, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरामध्ये महापालिकेच्या विकास आराखड्यातील चुकीच्या धोरणामुळे गिरणी कामगारांसाठी म्हाडाने नियोजित केलेल्या ८ हजार घरांचा प्रकल्प रखडला असल्याची बाब दिनांक १८ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गिरणी कामगारांच्या घरांसाठी वाडिया समुहाने वडाळ्यात ४ एकर जमीन दिली, परंतु पालिकेच्या विकास आराखड्यात या जमिनीवर विविध आरक्षणे टाकण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गिरणी कामगारांनी दिनांक २१ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास मोफत घरांसह १,४२,००० गिरणी कामगारांच्या घरांचे धोरण जाहिर करावे यासाठी एकजुटीने मोर्चा काढला होता, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे, त्यानुसार गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत आठ गिरण्यांच्या जमिनीचा ताबा साधारणतः २०१० ते २०१४ पर्यंत म्हाडाकडे प्राप्त झालेला आहे. यामध्ये श्रीनिवास मिल व बॉम्बे डार्इंग या दोन गिरण्यांच्या जमिनीवरील ताबा देखील प्राप्त झाला आहे. सदरहू जमिनीवरील योजनांचे नकाशे मुंबई महानगर पालिकेस अनुक्रमे ७ जानेवारी व ९ फेब्रुवारी, २०१५ मध्ये म्हाडाने सादर केले आहेत. मात्र मुंबई महापालिकेने सादर केलेल्या मुंबई शहराचा विकास

आराखडा सन २०१४-१५ मध्ये वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिलच्या ७० टक्के जमिनीवर पुनर्वसनासाठी व रस्त्यासाठी आरक्षण दर्शविण्यात आले आहे. तसेच श्रीनिवास मिलच्या जमिनीवर वाहनतळासाठी आरक्षण दर्शविण्यात आले आहे.

(३) याबाबत पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ यांचे कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार दि. १५.७.२०१५ रोजी मिल कामगारांनी राणीबाग भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता.

(४) बॉम्बे डाईंग वडाळा येथील विना आरक्षित क्षेत्रावर २८८ सदनिकेच्या नकाशांना महानगर पालिकेमार्फत दि.२४.०८.२०१५ नुसार मंजूरी प्रदान करण्यात आली असून आरक्षण असलेल्या उर्वरित क्षेत्राच्या नकाशांना मंजूरीकरीता महानगर पालिकेकडे पाठपुरावा चालू आहे.

मा.मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र विधानपरिषद ४६/४७ अन्वये अनुक्रमे विधानपरिषद/विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन २०१५ मध्ये केलेल्या निवेदनाप्रमाणे म्हाडाकडून बांधकाम केलेल्या २६३४ सदनिकांची लॉटरी जानेवारी, २०१५ मध्ये काढण्याची कार्यवाही चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत

(१०८) * ११४२२ श्री.जर्नादन चांदूरकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, अॅड.अनिल परब : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या मुंबई शहरातील धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, मुंबईतील धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी सदरहू प्राधिकरणामार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत व यासंदर्भातील काम सुरु करण्यात आले आहे काय,

(४) अद्यापही या संदर्भातील कोणतेच काम सुरु करण्यात आले नसल्यास होणा-या विलंबाची कारणे काय आहेत व किती कालावधीत पुनर्विकासाचे काम सुरु करण्यात येणार आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय, गृहनिर्माण विभाग शासन निर्णय दि. ०४.०२.२००४ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे.

(२), (३) व (४) दि. १२.०८.२०१५ रोजी धारावी अधिसूचित क्षेत्राच्या नियोजन प्रस्तावाबाबत मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत मा.मुख्यमंत्री महोदय यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सेक्टर क्र.१ ते ४ साठी निविदा पध्दतीने विकासक नेमून विकास करण्यात यावा अशा सुचना दिल्या.

दि.१२.०८.२०१५ रोजी मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत अधिक चटईक्षेत्राच्या पुनर्वसन सदनिकेच्या झोपडपट्टीवासियांच्या मागणीच्या अनुषंगाने मा.मंत्री (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२४.०९.२०१५ रोजी धारावी क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत फन्जीबल चटई क्षेत्र (Fungible FSI) मधून Niche, Flower Bed च्या स्वरूपात अतिरिक्त चटईक्षेत्र देवून योजना पुढे न्यावी असे ठरले.

तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता निविदा दस्तावेज (Bid Document) अंतिम करण्याची कार्यवाही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीकडून करण्यात येत आहे.

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सेक्टर-५ चा पुनर्विकास म्हाडा मुंबई मंडळाकडे सोपविण्यात आला असून "जे" क्लस्टर मध्ये त्यांच्याद्वारे बांधण्यात आलेल्या एका इमारतीमध्ये संबंधित क्लस्टर मधील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पात्रता तपासण्याची कार्यवाही सुरु असून सोडतीद्वारे पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन लवकरच अपेक्षित आहे.

मौजे तलवाडा (ता.गेवराई, जि.बीड) या गावातील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत एका शेतक-यास दोन पोलिसांनी केलेली मारहाण

(१०९) * १२२०३ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.खवाजा बेग, श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे तलवाडा (ता.गेवराई, जि.बीड) या गावामध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दिनांक ३१ जुलै, २०१५ रोजी पीक विमा भरताना एका शेतक-यास रांगेत उभा नसल्याच्या किरकोळ कारणामुळे त्याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

- (२) तसेच, मारहाणीनंतर दोन्ही पोलिसांनी त्या शेतकऱ्यास पोलीस ठाण्यात नेवून रात्री ९.०० वाजेपर्यंत डांबून ठेवले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर शेतकऱ्यांस मारहाण करणा-या पोलीसांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नमूद घटना दिनांक ३०/०७/२०१५ रोजीची असून नमूद इसम दारु पीवून आरडाओरड करून गोंधळ घालत असल्याने त्यास बाहेर काढण्याबाबत संबंधित बँक मॅनेजर यांनी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितल्यावरून त्यास बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला असता तो पोलीस कर्मचाऱ्यास जुमानत नव्हता म्हणून बळाचा वापर करून त्यास बाहेर काढून हाकलून लावले.

(२) हे, खरे नाही.

(३) व (४) प्राथमिक चौकशी अहवालावरून बंदोबस्तावर असलेले २ पोलीस कर्मचारी यांनी पिडीतावर कायदेशीर कार्यवाही करणे आवश्यक असतांना त्यांनी तशी कार्यवाही न केल्यामुळे सदर पोलीस कर्मचाऱ्यांना दिनांक ०१/०८/२०१५ च्या आदेशान्वये सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तथापि प्रकरणाच्या चौकशी मध्ये उक्त प्रश्न १ मध्ये नमूद वस्तुस्थिती निष्पन्न झाली असून चौकशी अहवालानुसार सदर इसम नामे मनोहर आश्रुबा गांधले हा दारु पिण्याचे सवईचा तसेच लोकांना त्रास देवून शांतता भंग करणाऱ्या सवयीचा असल्याचे आढळून आले. तसेच सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारवाई बाबत २५ साक्षीदार शेतकऱ्यांनी समर्थन केले आहे.

त्यामुळे सदर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना दिनांक १२/१०/२०१५ च्या आदेशानुसार निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे.

(५) विलंब झालेला नाही.

**मुंबई काळबादेवी येथील आग लागून कोसळलेल्या इमारती मध्ये
ज्वलनशील वस्तुंचा साठा ठेवण्यात आल्याबाबत**

(११०) * १२२३२ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.संदिप बाजोरिया, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई काळबादेवी येथील आग लागून कोसळलेल्या इमारती मध्ये ज्वलनशील वस्तुंचा साठा ठेवण्यात येतो यासाठी मा.उच्च न्यायालयाने दिनांक २ फेब्रुवारी, २०१३

रोजी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना कारवाई करावी असे निर्देश दिले होते, सदर इमारतीची तपासणी केल्यानंतर सदर इमारतीमध्ये निवासी जागांचा वापर अनिवासी कामाकरिता करण्यासाठी बांधकामामध्ये अंतर्गत बदल करण्यात आल्याचा अहवाल २०१२ ला दिला होता, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्यासंबंधी महानगरपालिका आयुक्तांनी कोणती कारवाई केली होती,
- (३) तसेच, महानगरपालिकेतील या गंभीर बाबी संदर्भात कारवाई न करण्याच्या अधिकाऱ्यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**चिपळूण (जि.रत्नागिरी) येथे नगरपरिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणावर
 अनधिकृत बांधकाम होत असल्याबाबत**

(१११) * ११६८५ श्री.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिपळूण (जि.रत्नागिरी) येथे नगरपरिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत असल्याबाबत सन २०१४ व २०१५ मध्ये मुख्याधिकारी, चिपळूण नगरपरिषद यांच्याकडे अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या असून शहरातील गोवळकोट परिसरात सीटी सर्वे नं. १७६ व अन्य ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली असल्याबाबत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तपासणीमध्ये दिसून आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत माहे मार्च, २०१५ मध्ये नगरविकास विभाग, मंत्रालय यांचेकडून केलेल्या कारवाईचा अहवाल मुख्याधिकारी, नगरपरिषद चिपळूण यांच्याकडे मागविला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१४-१५ या वर्षात चिपळूण नगरपरिषदेस नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, या तक्रारींच्या अनुषंगाने नगरपरिषदेकडून वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली आहे.

चिपळूण शहरातील नगर भूमापन क्र.१७६ या ठिकाणी संबंधीत जमीन मालकाने नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय स्वतःच्या घराचे बांधकाम सुरु केले होते. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधीत जमीन मालकाने बांधकाम परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला. या अनुषंगाने नगरपरिषदेने कळविलेल्या त्रुटीचे पुर्तता केल्यावर सदर प्रकरण नगर रचनाकार, रत्नागिरी यांच्याकडे तांत्रिक पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे.

(२) होय.

(३) व (४) नगररचनाकार, रत्नागिरी यांचेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेकडून पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे.

मुंबईतील महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांबाबत

(११२) * ११२७ श्री.विजय गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दहावी पर्यंत शिक्षण मिळावे याकरिता सात वर्षांपूर्वी सुरु केलेल्या माध्यमिक शाळा सुविधा अभावी विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शाळांना सात वर्षे पूर्ण झाले असून या शाळांमध्ये मुख्याध्यापकच नेमण्यात आले नसल्याचे तसेच शिपाई, लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक आदी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, गरीब मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी शासन काही उपाययोजना करणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) सदर शाळा विनाअनुदानित तत्वावर सुरु आहेत. या शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकास मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

या माध्यमिक शाळांमधून मुख्याध्यापक संवर्गातील पदे माध्यमनिहाय सेवाज्येष्ठता यादीनुसार भरणेबाबतच्या प्रस्तावाबाबत महानगरपालिकेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

सदर शाळा प्राथमिक शाळांमधील शिपाई वर्ग आणि क्रिस्टल संस्थेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रतिनिधीमार्फत स्वच्छ करण्यात येतात.

खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधून अतिरिक्त झालेल्या लिपिक कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या विनाअनुदानित माध्यमिक शाळांमध्ये प्रशासकीय कामकाजाच्या सोयीकरीता तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका देण्यात आलेल्या आहेत.

विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधून विज्ञान प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्यात आले आहे. ग्रंथालयाकरीता संदर्भ पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक ही पदे महानगरपालिकेमार्फत भरण्यात येतील.

(४) शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत २७ शैक्षणिक वस्तु पुरवठा, पूरक आहार, व्हर्च्युअल क्लास रुम प्रकल्प (इ. ५ वी ते १० वी), टॅब वितरण, मार्गदर्शक शिबीर, आंतरशालेय स्पर्धा, तीन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालये (महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांकरीता विनाशुल्क प्रवेश) आणि माध्यमिक शालांत परीक्षा अधिकतम निकाल देणाऱ्या शाळांना व विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिस योजना यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

कोराडी (जि.नागपूर) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटबंन केल्याबाबत

(११३) * १११८६ श्री.राजेंद्र मुळक, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोराडी (जि.नागपूर) येथील प्रभाग क्र.१ मध्ये असलेल्या देशालाच नव्हेतर संपूर्ण जगाला मानवतेचा उपदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची दिनांक १६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास अज्ञात समाजकंटकांनी विटबंन केली असल्याची गंभीर घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर घटनेची सर्वत्र निंदा होत असून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती आरोपींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) होय,

(३) सदर प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन कोराडी नागपूर शहर येथे गु.र.क्र.३१३७/२०१५ भा.दं.वि. कलम २९५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर प्रकरणी गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सेलू (जि.परभणी) येथील मुख्याधिकाऱ्यांनी नागरीकांकडून करापोटी
वसूली केलेल्या रकमेत झालेला गैरव्यवहार**

(११४) * १४०२३ श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागरीकांकडून करापोटी वसूली केलेली १७ लक्ष रुपयांची रक्कम कर्मचारी व अधिकाऱ्यांनी खात्यात जमा न करता स्वतः वापर करून गैरप्रकार केल्याबाबत मुख्याधिकारी, सेलू (जि.परभणी) यांनी त्यांच्याविरुद्ध माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निलंबनाचे आदेश काढले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेली अपहाराची रक्कम वसूल करण्यात आली आहे काय तसेच कर्मचाऱ्यांवर सनियंत्रण करण्यास अपयशी ठरलेल्या मुख्याधिकारी, सेलू यांची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) नसल्यास, सदरहू प्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशीत दोषींवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२), (३) व (४) सदरहू प्रकरणाची मुख्याधिकारी, नगरपरिषद, सेलू यांचे मार्फत चौकशी करण्यात आली असून चौकशीअंती दोषी आढळून आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून अपहाराच्या रकमेची वसूली करण्यात येत आहे.

तसेच तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपरिषद सेलू यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई जिल्हाधिकारी, परभणी यांचे कडून प्रस्तावित आहे.

**मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत
वैद्यकीय तपासणी करण्याबाबत**

(११५) * ११३७६ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून विशेषतः चाळीस वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या २५ हजारांवर पोलीसांची तपासणी करण्यात येणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईतील नागपाडा पोलीस रुग्णालयात साधने व सुविधा पुरविण्याबरोबरच या रुग्णालयाच्या अधिपत्याखालील १२ पोलीस रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी जाहिर केले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रश्न क्र. १ बाबत शासनाने मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच, उक्त रुग्णालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) बृहन्मुंबई पोलीस कल्याण विभाग कार्यालयामार्फत मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याची कार्यवाही चालू आहे.

एकूण १२ पोलीस हॉस्पिटलमधील मंजूर १२ पदांपैकी ११ पदे भरण्यात आली असून, १ रिक्त पद आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे पोलीस शिपाई म्हणून भरती करून देण्याचे
आश्वासन देवून केलेली फसवणूक**

(११६) * ११४४० श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे पोलीस शिपाई म्हणून भरती करून देण्याचे आश्वासन देत १४ जणांची ५६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार भामट्यांना नेरुळ पोलीसांनी अटक केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करून या भामट्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नेरुळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी व त्याचे तीन मित्र यांच्याकडून एकूण रु. १५,१०,०००/- घेऊन फसवणूक केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

(२) सदर तक्रारीच्या अनुषंगाने नेरुळ पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे गु.र.क्र.१६४/२०१५, भा.दं.वि.कलम ४२०, १७०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाअंती ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून लवकरच मा.न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई आणि ठाणे येथील जुन्या इमारतींची पुनर्तपासणी करण्याबाबत

(११७) * ११३०२ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन
सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई आणि ठाणे येथील ३० वर्षांपुढील इमारतींची पुनर्तपासणी करण्याचे आदेश प्रशासनास दिले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जुन्या इमारतींच्या पुनर्तपासणी अंती शासनाने काय कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील इमारतीबाबत तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीबाबत खरे आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५३ (बी) अन्वये मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३० वर्षांपुढील इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याबाबत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी संबंधितांना महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात येते.

ठाणे महानगरपालिकेकडून ठाणे येथील ३० वर्षांपुढील इमारतींची पुनर्तपासणी करण्यासाठी नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांची यादी दिनांक ६ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आली असून, त्यांचेमार्फत ३० वर्षांपुढील इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करण्यात येत आहे.

(२) संरचनात्मक लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका व ठाणे महानगरपालिकेमार्फत प्रचलित धोरणानुसार पुढील कार्यवाही करण्यात येते.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील इमारतींच्या पुनर्तपासणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने जलवाहिनी टाकण्याच्या कामाबाबत विविध प्राधिकरणाच्या परवानग्या घेतल्या नसल्याबाबत

(११८) * ११६५५ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई
जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईदर महापालिका प्रशासनाने शहरवासियांना १०० एमएलडी पाणी देण्यासाठी विविध पाच टप्प्यात काढलेल्या जलवाहिनी टाकण्याच्या सुमारे २०० ते २७० कोटीच्या कंत्राटासाठी वनविभाग, महामार्ग प्राधिकरण, सीआरझेड या कोणत्याही प्राधिकरणाच्या परवानग्या घेतल्या नसल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेसंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सदर परवानग्या मिळविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मिरा-भाईदर शहराकरीता मंजूर करण्यात आलेल्या ७५ द.ल.लि. क्षमतेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी वन विभाग वगळता उर्वरित आवश्यक त्या सर्व प्राधिकरणांच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.

या प्रकल्पांतर्गत वन विभागात येत असलेल्या जलवाहिन्यांसाठी काही भागाकरीता वन विभागाची अंशतः परवानगी मिळाली असून उर्वरित भागाकरीता परवानगी मिळविण्याबाबत महानगरपालिका प्रयत्नशील आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहर, उपनगर व ठाणे परिसरातील सर्व झोपडपट्टी समुहांची बाहेरील हद्द (सीमांकन) करण्याचे व झोपड्यांचे पात्र व अपात्र याबाबतचे सर्वेक्षण करण्याबाबत

(११९) * ११११५ **अॅड.अनिल परब :** सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संपूर्ण मुंबई शहर, उपनगर, व ठाणे परिसरातील सर्व झोपडपट्टी समुहांची बाहेरील हद्द (सीमांकन) करण्याचे व झोपड्यांचे पात्र व अपात्र याबाबतचे सर्वेक्षण करण्याचे ठरविण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामाची प्रगती वा सद्यःस्थिती काय आहे,

(३) हे सर्वेक्षणाचे काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय.

(२) व (३) मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी समुहांची बाहेरील हद्द/सिमांकन करण्याचे काम दि. १ सप्टेंबर, २०१५ पासून सुरु केलेले आहे. त्यास अनुसरून सर्वेक्षण करावयाच्या एकूण १३८०० एकर क्षेत्रापैकी ४५०० एकर क्षेत्राच्या सिमांकनाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

वर नमूद क्षेत्रावरील झोपडवासीयांच्या पात्रता तपासण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने निविदा मागवून तीन खाजगी संस्थांची निवड केली असून त्यांना दि. ३०.१०.२०१५ रोजी इरादा पत्र दिले आहे. हे काम एक ते दिड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

महागांव (ता.जि.सातारा) येथे दरोड्याच्या घटनेच्या तपासाबाबत

(१२०) * ११४९५ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महागांव (ता.जि.सातारा) येथे दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे १४ हजार रुपयांचा ऐवज लुटला तसेच एका महिलेवर सामुहिक बलात्कार केला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेचा तपास करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे येथे दि.११/०९/२०१५ रोजी गु.र.नं. ४४५/२०१५ भा.दं.वि. कलम ३७६ (डी), ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) दाखल गुन्ह्यात एकूण ६ आरोपी निष्पन्न झाले असून त्या सर्व आरोपींना दिनांक १९/०९/२०१५ रोजी अटक करण्यात आली आहे. चोरी गेलेल्या एकूण रुपये १५५५०/- च्या मुद्देमालापैकी रु.१४०५०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सद्यस्थितीत आरोपी न्यायालयीन कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

(३) विलंब झालेला नाही.

मौजे खेडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) येथे विनापरवाना हत्यार दुरुस्ती व्यवसाय आणि बंदुकीचा वापर सुरु असल्याबाबत

(१२१) * १२१११ श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राजेंद्र जैन : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे खेडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) येथे विनापरवाना हत्यार दुरुस्ती व्यवसाय आणि बंदुकीचा वापर सुरु असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर गावात सुरु असलेला विनापरवाना हत्यार दुरुस्ती व्यवसाय व बंदुकीचा वापर बंद करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) सदर प्रकरणी खेडी देऊळवाडी येथे आरोपी शस्त्र बनविण्याचा, दुरुस्त करण्याचा किंवा ताब्यात बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या बंदुकाचे साहित्य व बंदुका बनविण्यासाठी लागणारी अवजारे आपल्या जवळ ठेऊन बेकायदेशीररित्या बंदुका दुरुस्त करताना सापडल्यामुळे दापोली पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १६/२०१५ भारतीय हत्यार अॅक्ट, २५ (१) (क), २/५(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या ताब्यातील बंदुका व इतर साहित्य जप्त करण्यात आली असून ती तपासणीकरिता कलिना, मुंबई येथे दिनांक २.१०.२०१५ रोजी पाठविण्यात आले आहे.

सदरचा गुन्हा हा हत्यार तपासणीचा अहवाल येण्यावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील अग्निशमन विभागाच्या नियमांचे उल्लंघन

करणान्या हॉटेलवर कारवाई करण्याबाबत

(१२२) * १४०२५ श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मरोळ, मुंबई अग्निशमन दलाला माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते निकोलस अलमेडा यांनी बेसमेंट मध्ये स्पा, सलून, जिम, बिझनेस सेंटर इत्यादीला परवानगी देण्यात आली आहे काय असे माहितीच्या अधिकारात विचारले असता, अग्निशमन दलाने विकास नियंत्रण नियम ३८ (९) अधिनियमाअंतर्गत सदर परवानगी नसल्याचे उत्तर माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निकोलस अलमेडा यांनी विमानतळा शेजारील हॉटेल द लिला सहार, अलीट, ग्रँड मराठा, हयात, हॉटेल ली मेरेडियन या हॉटेलच्या बेसमेंटमध्ये स्पा, सलून, जिम, बिझनेस सेंटर, लग्नाचे हॉल, कॉन्फरन्स रूम सुरू असून त्याला परवानगी दिली आहे काय, अशा स्वरूपाच्या केलेल्या तक्रारी विरोधात काय कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) या तक्रारीनुसार तपास पूर्ण झाला आहे काय, तसेच तपासाचे निष्कर्ष काय आहेत,

(४) तपासामध्ये नियमांचा भंग करणाऱ्या संबंधीत कंपन्या व हॉटेल चालकांविरोधात काय कायदेशीर कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हॉटेल द लिला, सहार, ललित, ग्रँड मराठा, हयात, हॉटेल ली मेरेडियन या पंचतारांकित हॉटेलच्या आस्थापनांच्या बेसमेंटमध्ये स्पा सलून, जिम, बिजनेस सेंटर कार्यरत असल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मनपा अधिनियमाच्या कलम ४८८ अन्वये कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत उपरोक्त ६ हॉटेलसंपैकी हॉटेल लि. मेरेडियनच्या (हिलटन) बेसमेंटमध्ये हॉटेलने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यातील निर्देशित वापरात बदल करून सलून, स्टाफ कॅन्टीन आणि कार्यालय सुरू केले असल्याचे निदर्शनास आले.

(४) व (५) हॉटेल लि. मेरेडियनने (हिलटन), बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यातील निर्देशित वापरात बदल करून तेथे सलून, स्टाफ कॅन्टीन आणि कार्यालय सुरू केले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत त्यांच्यावर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत कलम ५३ (१) ची कार्यवाही करण्यात आली असून पुढील कार्यवाही नियमानुसार करण्यात येत आहे.

**औरंगाबाद शहरातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करून वापरण्यायोग्य
 करण्यासाठी बडोदा पॅटर्न राबविण्याबाबत**

(१२३) * ११५४८ श्री.सुभाष झांबड, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून पाणी वापरण्यायोग्य करण्याकरीता बडोदा पॅटर्न औरंगाबाद शहरात राबविण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने पुढे काय कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) औरंगाबाद शहरात बडोदा पॅटर्न राबविण्याची कोणतीही बाब शासनाच्या विचाराधीन नाही.

तथापि, औरंगाबाद शहरासह इतर ज्या शहरांच्या ठिकाणी दूषित पाण्यावर प्रक्रिया केलेले प्रक्रियायुक्त पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणच्या प्रक्रियायुक्त पाण्याचा पुर्नवापर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे

**राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व महामंडळांच्या कार्यालयात
 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याबाबत**

(१२४) * ११०१७ श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार :
 सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महामंडळांच्या कार्यालयात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे शासनामार्फत लावण्यात आलेली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अजुनही अनेक निमसरकारी, महामंडळातील अतिमहत्वाच्या स्थानी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अतिमहत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे न लावण्यात आल्यामुळे महत्वाची कागदपत्रे असुरक्षित आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त सर्व अतिमहत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात येणार आहेत काय,

(५) नसल्यास, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे न लावण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) दिनांक ७ एप्रिल २०१२ रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील काही शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच याबाबत सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव यांच्यासोबत मा.मुख्य सचिवांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार संबंधित विभागाने सीसीटीव्ही लावण्याबाबत कार्यवाही करावी व त्याबाबतचे मार्गदर्शक तत्व माहिती तंत्रज्ञान (साप्रवि) ने निर्गमित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान संचालनायाच्या दिनांक ४/३/२०१३ च्या शासन पत्रान्वये मार्गदर्शक तत्व निर्गमित करण्यात आले आहेत. विभागाकडून प्राप्त माहिती नुसार गृह विभागांतर्गत २०३६ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, गृहनिर्माण विभाग ८७ सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इतर विभागांकडून माहिती संकलन करण्यात येत आहे.

(४) होय,

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात पाच लाखाचा गांजा जप्त केल्याबाबत

(१२५) * ११६२५ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन

सच्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात पाच लाखाचा गांजा जप्त केल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील घटनेची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदरील प्रकरणातील आरोपींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) सदर घटनेची चौकशी करण्यात आली असून सदर प्रकरणी ४ आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रु. ५,१४,००० चा ५१ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात पुरावा प्राप्त झाल्याने N.D.P.S. Act अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाड (जि.रायगड) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या
वर्कशॉपचे छप्परची दुरुस्ती करण्याबाबत**

(१२६) * १३४९२ श्री.अनिल तटकरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाड (जि.रायगड) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपचे छप्पर तुटल्याने ऐन पावसाळ्यात वर्कशॉपला गळती लागल्याचे माहे ऑगस्ट २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार सदर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तुटलेल्या छप्पराची दुरुस्ती तातडीने करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी दिनांक ०५ ऑगस्ट, २०१५ व दिनांक १८ सप्टेंबर, २०१५ रोजी पाहणी केलेली आहे.

(३) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
 विद्यावेतनामध्ये वाढ करण्याबाबत**

(१२७) * १३५३५ श्री.विक्रम काळे, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गत ४० वर्षांपासून केवळ चाळीस रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सध्याच्या महागाईच्या काळात सदर विद्यावेतन अतिअल्प असल्याने विद्यार्थ्यांकडून विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) होय,

(३) औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डॉंबिवली (जि.ठाणे) येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या खूनाच्या तपासाबाबत

(१२८) * १३९९७ श्री.विजय सावंत : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉंबिवली (जि.ठाणे) येथील पांडूरंग वाडी परिसरात निनाद सोसायटीत तिसऱ्या मजल्यावर राहणा-या कुमारी स्नेहल हिंदूराव गवारे या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा खून दिनांक २० जुलै, २००७ रोजी व त्यासुमारास झाला असून सदर खूनास ७ वर्षे होऊनही अद्याप पोलीस आरोपीस पकडू शकले नाहीत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे काय, तपासात काय आढळून आले व त्याअनुषंगाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) सदर प्रकरणी डोंबिवली पो.स्टे.येथे गु.र.क्र.१६७/२००७, भा.द.वि.स.कलम ३०२ व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.

**लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार व तत्सम श्रमजिवी
 कल्याण मंडळाची स्थापना करणेबाबत**

(१२९) * १४०३५ श्री.विनायकराव मेटे, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये :
 सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार व तत्सम श्रमजिवी कल्याण मंडळाची स्थापना करण्याची मा. मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशन २०१४ मध्ये निवेदनाद्वारे घोषणा केली होती, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, यामध्ये ऊसतोड मजूरांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान व सामाजिक सुरक्षितता योजनेचे लाभ मिळणार आहेत, हे खरे आहे काय,
 (३) असल्यास, ऊसतोड मजूरांच्या मुलांना शिक्षण, वसतिगृहे यांचा मोफत लाभ मिळणार आहे, हे खरे आहे काय,
 (४) असल्यास, या मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात असून मंडळाचे मुख्यालय परळी (जि.बीड) येथे ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
 (५) असल्यास, हे मंडळ केव्हा सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे काय,
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय, हे खरे आहे.
 (२) होय, हे खरे आहे.
 (३) हे खरे नाही.
 (४) होय, हे खरे आहे.

(५) माथाडी अधिनियम, १९६९ अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी मंडळ स्थापन करणानुषंगाने उक्त अधिनियमातील कलम २६, कलम १(४), कलम ६(१) व कलम ४(१) मधील तरतुदी विचारात घेऊन विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने प्रथम ऊसतोड कामगारांच्या नोकरीचा समावेश अधिनियमासोबतच्या अनुसूचित करण्यासाठी कलम २६ मधील तरतुदीनुसार मसुदा अधिसूचना ९० दिवसांच्या कालावधीची आगाऊ सूचना देऊन दिनांक २६/०२/२०१५ रोजी निर्गमित करून त्यानंतर दिनांक १७/१०/२०१५ रोजी अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

तसेच कलम १ (४) नुसार उक्त नोकरीस अधिनियमाच्या तरतुदी लागू केल्याचा नियत दिनांक २६/०२/२०१५ रोजीच्या अधिसूचनेन्वये निश्चित केला आहे.

दरम्यान ऊसतोड कामगारांसाठी स्थापन करावयाच्या मंडळासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेचा मसुदा अधिनियमाच्या कलम ४ (१) मधील तरतुदीनुसार माथाडी सल्लागार समितीच्या बैठकीत विचारविनिमयार्थ ठेवणे आवश्यक असल्याने, तशी कार्यवाही शासनस्तरावरून सुरु आहे. माथाडी सल्लागार समितीच्या शिफारशीनंतर मंडळाची स्थापना करून योजना कार्यान्वित करण्यात येईल.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.